

पवित्र कुराणातील 'आयत' (वचनांचा) निवडक संग्रह

**PUBLISHED BY
ISLAM INTERNATIONAL PUBLICATIONS
LIMITED**

©1989 ISLAM INTERNATIONAL PUBLICATIONS LTD

ISBN 1 85372 158 1

अहमदिया मुस्लिम मिशन
'अल्हक', १७, वाय. एम. सी. ए. रोड,
मुंबई-४०० ००८.

Printed by
Raqeem Press
Islamabad, Sheephatch Lane, Tilford,
Surrey GU10 2AQ U. K.

जगव्याप्त अहमदीया मुस्लिम संघटनेचा शताब्दि सोहळा :

जगव्याप्त अहमदी मुस्लिम संघटनेच्या (जमाते अहमदिया) शताब्दी सोहळाच्या अनुषंगाने अल्लाहच्या अद्वैताच्या निष्ठावचनांचा ('कलिमा ए तौहीद') प्रसार करण्याच्या मार्गात छळले जाणारे, तीव्र दंड सहन करणारे, व हौतात्व्य प्राप्त करून घेणारे अहमदी मुस्लिमांकडून एक पवित्र व स्नेहपूर्ण उपहार.

विषय सूचि

अनु. क्र.	विषय	पृष्ठ क्र.
1.	प्रकाशकीय	7
2.	अल्लाह	11
3.	फरिस्ते (देवदूत)	13
4.	पवित्र कुराण	16
5.	अल्लाहचे प्रेषित	21
6.	इस्लामचे पवित्र पैगंबर	24
7.	भवती	25
8.	उपवास करणे ('रोजा')	26
9.	'जकात' - अल्लाहच्या प्रयोजनात धनाचा व्यय	29
10.	'हज' - तीर्थ. 'काबा' अल्लाहचे घर	31
11.	पवित्र संदेश समस्त मानवजाती पर्यंत पोहोचविणे	33
12.	शिष्टाचार, नीतितत्त्व व वर्तणुक	37
13.	अर्थशास्त्रीय व्यवस्थेची मूळ तत्त्वे	38
14.	'जिहात' - अल्लाहच्या प्रयोजनात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे	40
15.	श्रद्धावंतांचा स्वाभाव व गुण	41
16.	पुरुषांचे व स्त्रियांचे समान हक्क	44
17.	व्याजाची मनाई	46
18.	भविष्यवाणी	48
19.	सृष्टी	51
20.	पवित्र कुराणाने शिकवलेले काही प्रार्थनांचे प्रकार	54
21.	पवित्र कुराणातील काही पाठ करण्यास सोपे असे अध्याय	57

प्रकाशकीय

पवित्र कुराणातील प्रत्येक वचनास सरळ व स्पष्ट अर्थ असतो. भाषांतर वाचताना सुद्धा पहिल्यांदा जो वाचतो त्याला ही त्याचा अर्थ व उद्देशांची कल्पना येते. प्रत्येक वचन बहुविध प्रवाह माध्याच्या एक अद्वितीय एकात्मिकृत प्रणालीचे अंग असून त्याचा उघड अर्थ एकच असला तरी ही त्यात सांकेतिक अथवा तुलनात्मक अनेक गूढ रहस्यांचा समावेश आहे. अशा तऱ्हेने प्रत्येक वचनाचा विषय त्याच्या मागच्या व पुढच्या वचनांबरोबर, अध्यायांबरोबर निरंतर संबंधीत असतो. ह्यावरून दोन गोष्टी स्पष्ट दिसतात.

एक म्हणजे, कितीही निष्ठेने व काळजी पूर्वक भाषांतर केले असले तरी, ते पवित्र कुराण सारख्या अनेक पैलू असलेल्या अर्थ गर्भित ग्रंथाचा अर्थ व्यक्त करण्यास पूर्णपणे समर्थ नसते. म्हणून फक्त एक अनुवादच पवित्र कुराणाच्या मूलग्रंथात दडलेले सर्व संदेश वाचकांपर्यंत पोहचवायला समर्थ होईल असा दावा करणे शक्यच नाही.

दुसरे, ह्याच तर्कावरून हे ही कळते की, कोणत्या ही एक विषया बद्दल काही वचने निवडून त्याच्या साहाय्याने पुरेश्या व्यापक माहितीचा परिचय करून देणे हे ही अवघड आहे. उदाहरणार्थ, पवित्र कुराणाच्या काही वचनांना, पवित्र कुराणाच्या दृष्टिकोनातून इस्लामच्या आर्थिक व्यवस्था बद्दल सांगणे जर निवडले तर, वर नमूद केल्याप्रमाणे ते अपुरे पडतील. कारण, हाच विषय घेऊन इस्लामचे सिद्धांत पवित्र कुराणाच्या कित्येक वचनांमध्ये दडलेले आहे आणि तसे पहायला गेलेतर ही वचने अर्थशास्त्रांशी सरळ संबंधीत ठेवलेली नसतात.

पण जगात विविध भाषा, विविध सांस्कृतिक व विविध वांशियांचे गट असून त्यांना ह्या ग्रंथाचे अध्ययन करण्याची संधी मिळत नसल्यामुळे हा प्रयत्न हाती घेतला आहे. सांगण्यास खेद वाटतो की, गेल्या चौदा शतकात पवित्र कुराणाचे भाषांतर फक्त ६५ भाषेमध्येच झाले आहे. ह्या उपरोक्त बायबल हा ग्रंथ १८०८ भाषांमध्ये अनुवादित झालेला आहे, असे बायबल सोसायटीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ह्यामुळे, अधिक प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या जवळ जवळ पन्नास भाषांमध्ये पवित्र कुराणाचे संपूर्ण भाषांतर करून प्रसिद्धिला आणावयास पाहिजे ह्या उदात्त महत्वाकांक्षेने जगव्याप्त पसरलेली अहमदीमुस्लिम संघटना कार्यान्मुख झालेली आहे. १९८९ साली अहमदी संघटनेच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होतात. त्या अवधीत हे कार्य पूर्ण व्हावे असा निर्धार करण्यात आला आहे.

त्याशिवाय, भिन्न भिन्न भाषेत पवित्र कुराणाचे भाषांतर चालू असताना त्यामधून काही निवडक भाग छापून लोकांना परिचय करून देण्याचेही प्रयत्न करण्यात येत आहेत. हे व्यवस्थित व्हावे म्हणून पवित्र कुराणातील विषयानुक्रमे काही वचने निवडून इस्लामच्या मूलभूत उपदेशांबद्दल अल्प किंवा काहीच परिचय नसलेल्यांना समजण्यासाठी हा अल्पसंग्रह प्रकाशित करण्यात येत आहे.

अशा लोकांची आमच्या ह्या प्रयत्नामुळे इस्लामबद्दल जाणून घेण्याची थोडीफार इच्छा पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. कुराण हे अल्लाहचे वचन आहे. ह्या ग्रंथाच्या मार्गदर्शनाचा लाभ पूर्णपणे करून घेण्याची अभिलाषा उत्पन्न होवो अशी आमची प्रार्थना आहे. आमची ही प्रार्थना फलद्रुप होईल असा आमचा विश्वास आहे.

यामध्ये प्रमुख गोष्टींचा समावेश असलेली खालील वचने निवडली गेली आहेत :

१. अल्लाह, २. फरिस्ते (देवदूत), ३. पवित्र कुराण, ४. अल्लाहचे प्रेषित, ५. इस्लामचे पवित्र पैगंबर (स.), ६. भक्ती, ७. उपवास करणे ('रोजा'), ८. 'जकात' - अल्लाहच्या प्रयोजनात धनाचा व्यय, ९. 'हज' - तीर्थ. 'काबा' - अल्लाहचे घर, १०. पवित्रसंदेश समस्त मानवजाती पर्यंत पोहोचविणे, ११. शिष्टाचार, नीतितत्व व वर्तणूक, १२. अर्थशास्त्रीय व्यवस्थेची मूळ तत्त्वे, १३. 'जिहाद' - अल्लाहच्या प्रयोजनात प्रयत्नांची परकाष्ठा करणे, १४. श्रद्धावंतांचा स्वभाव व गुण, १५. पुरुषांचे व स्त्रियांचे समान हक्क, १६. व्याजाची मनाई, १७. भविष्यवाणी, १८. सृष्टी, १९. पवित्र कुराणाने शिकवलेले काही प्रार्थनांचे प्रकार, २०. पवित्र कुराणातील काही पाठ करण्यास सोपे असे अध्याय.

अहमदी मुस्लिम संघटनेने अल्लाहच्या अनुग्रहाने खालील भाषांमध्ये पवित्र कुराणाचे अनुवाद पूर्ण केले आहेत :

डॅनिश, डच, इंग्रजी, फंती, फिजियन, फेंच, जर्मन, हिंदी, बंगाली, इंडोनेशियन, इटालियन, किक्यु, लुगंडा, पोर्तुगीज, रशियन, एसपारंटो, स्वाहिली, स्वीडिश, उर्दू योरुबा, होसा आणि गुसमुखी..

खालील वीस भाषेत भाषांतरे तयार होत असून अल्लाहच्या कृपेने ती लवकर प्रकाशित करू असा आम्हाला विश्वास आहे.

अल्बेनियन, अस्सामी, चायनीज, गुजराती, जापानीज, कानडी, कोरियन, मलयाळम्, मांडळी, मराठी, नार्वेजियन, पुश्टु, पोलिश, सिंधी, स्पॅनिश, स्वीडिश, तामिळ, तेलगु, तुर्कीश, व्हिएतनामी.

भिन्न भिन्न भाषेतील कुराणाच्या प्रती मिळविण्यासाठी प्रकाशकांकडून किंवा कोणत्याही देशाच्या कोणत्याही भागा मधील अहमदी मुस्लिम संघटनेच्या केंद्र कार्यालयाकडून प्रती मिळविण्यासाठी माहिती घेता येईल.

आम्ही निवडलेल्या वचनांची शीर्षके मुलवचनां पासून घेतलेली नाहीत, म्हणून ती वेगळी दिसावीत अशी आम्ही दर्शविली आहेत.

जग व्याप्त अहमदी, मुस्लिम संघटनेचे सर्वोन्नत प्रमुख (खलीफा) हजरत मिर्झा ताहीर अहमद साहेब यांनी ह्या अल्पसंग्रह मध्ये समाविष्ट केलेल्या वचनांची निवड केली आहे.

१. अल्लाह

‘अल्लाह’ परमेश्वराचे नांव आहे. अरबी भाषेत ‘अल्लाह’ शब्द इतर कोणासाठीही कधीही वापरला जात नाही. परमेश्वरासाठी इतर भाषेत वापरली जाणारी नांवे विशेषणात्मक अथवा वर्णनात्मक असतात व बहुधा बहुवचनाच्या स्वरूपात वापरली जातात, पण ‘अल्लाह’ शब्द कधीही बहुवचनात वापरला जात नाही. मराठी भाषेत याचा समानार्थी शब्द नसल्याने मूळ मजकुरातील ‘अल्लाह’ शब्दच या भाषांतरात वापरण्यात आला आहे.

अल्लाहच्या नावाने, जो दयाळू व कृपाशील आहे (मी आरम्भ करतो).

بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَنِ الرَّحِيمِ ①

सर्व स्तुति अल्लाहसाठी आहे, सर्व जगाचा ‘रब’ (विधाता).

الْحَمْدُ لِلَّهِ رَبِّ الْعَالَمِينَ ②

अत्यंत दयाळू आणि कृपाशील,

الرَّحْمَنُ الرَّحِيمُ ③

(पाप पुण्याच्या) निवाड्याच्या दिवसाचा अधिपति,

مَلِكِ يَوْمِ الدِّينِ ④

(हे अल्लाह) आम्ही तुझीच भक्ती करतो आणि फक्त

إِيَّاكَ نَعْبُدُ وَإِيَّاكَ نَسْتَعِينُ ⑤

तुझ्याच सहाय्याची याचना करतो.

आम्हाला सरळ मार्गावर चालव,

اهْدِنَا الصِّرَاطَ الْمُسْتَقِيمَ ⑥

अशा लोकांच्या मार्गावर ज्यांस तू पुरस्कृत केले; ज्यांच्यावर

صِرَاطَ الَّذِينَ أَنْعَمْتَ عَلَيْهِمْ غَيْرِ

तुझा प्रकोप झाला नाही आणि जे पथभ्रष्ट झाले नाहीत.

(1:1-7)

الْمَغْضُوبِ عَلَيْهِمْ وَلَا الضَّالِّينَ ﴿٧﴾

الفاتحة: ٧ - ١

आकाशांत व पृथ्वीवर जे काही आहे, ते सर्व अल्लाहचे भवैव प्रकट करित आहेत. तो शक्तिवान आणि ज्ञानवान आहे.

सर्व आकाशांत व जमीनीवर त्यांचेच राज्य आहे. तो जीवन देतो व तो मृत्यु घडवितो, आणि सर्व वस्तुमात्रांवर त्यांचेच अधिपत्य आहे.

तोच आदि (आहे) तोच अंती आहे, व्यक्त आहे व अव्यक्त आहे, तो सर्व वस्तुमात्रांना पूर्णपणे जाणतो.

सहा कालमानात आकाश व पृथ्वी निर्माण केली, ती त्यानेच. नंतर तो सिंहासनावर अधिष्ठित झाला. पृथ्वी तळ्यात काय शिरते व त्यातून काय बाहेर पडते, आणि आकाशातून काय खाली उतरते व आकाशाकडे वर काय जाते हे (सारे) तो जाणतो. तुम्ही जेथे असाल तेथे तो तुमच्या संगतित आहे. आणि तुम्ही काय करता ते सर्व अल्लाह पहात आहे.

आकाश व पृथ्वी हे त्यांचेच राज्य आहे आणि सर्व घडामोडी (निवाड्यासाठी) अल्लाहकडे पाठविल्या जातात.

तोच रात्रीचे दिवसात रूपांतर करतो व दिवसाला रात्रीत घडवतो; व अंतःकरणात काय आहे ते तो खूप जाणतो.

अल्लाहवर व त्याचे प्रेषितावर श्रद्धा ठेवा आणि त्याने प्रदान केलेल्या मालमत्तेतून (त्याच्या मार्गात) खर्च करा. आणि तुमच्यापैकी जे श्रद्धा बाळगतात व खर्च करतात (त्यांना) मोठा मोबदला मिळेल. (57:2-8)

जे काही आकाशात आहे व जे काही पृथ्वीत आहे, सर्व अल्लाहचे स्तवन करित आहे. त्यांचेच सर्वत्र राज्य आहे व त्याचीच (सर्व) प्रशंसा आहे. सर्व वस्तुमात्रावर त्यांचेच सामर्थ्य आहे.

त्यानेच तुम्हास निर्मिले. तुमच्यापैकी (काहीजण) अश्रद्ध

سَبَّحَ لِلَّهِ مَا فِي السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ ﴿٧﴾

لَهُ مَلِكٌ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ يُحْيِي وَيُمِيتُ وَهُوَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ ﴿٨﴾

هُوَ الْأَوَّلُ وَالْآخِرُ وَالظَّاهِرُ وَالْبَاطِنُ وَهُوَ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمٌ ﴿٩﴾

هُوَ الَّذِي خَلَقَ السَّمَوَاتِ وَالْأَرْضَ فِي سِتَّةِ أَيَّامٍ ثُمَّ اسْتَوَىٰ عَلَى الْعَرْشِ يَعْلَمُ مَا يَلِجُ فِي الْأَرْضِ وَمَا يَخْرُجُ مِنْهَا وَمَا يَنْزِلُ مِنَ السَّمَاءِ وَمَا يَعْرُجُ فِيهَا وَهُوَ مَعَكُمْ أَيْنَ مَا كُنْتُمْ وَاللَّهُ بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ ﴿١٠﴾

لَهُ مَلِكٌ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ وَإِلَى اللَّهِ تُرْجَعُ الْأُمُورُ ﴿١١﴾

يُورِثُ اللَّيْلُ فِي النَّهَارِ وَيُورِثُ النَّهَارُ فِي اللَّيْلِ وَهُوَ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ ﴿١٢﴾

ءَامِنُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَأَنْفِقُوا مِمَّا جَعَلَكُمْ مُسْتَحْلِفِينَ فِيهِ فَالَّذِينَ ءَامَنُوا مِنْكُمْ وَأَنْفَقُوا لَهُمْ أَجْرٌ كَبِيرٌ ﴿١٣﴾

الحديد: ٢ - ٨

سُبْحَانَ اللَّهِ مَا فِي السَّمَوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ لَهُ الْمُلْكُ

وَلَهُ الْحَمْدُ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ ﴿١٤﴾

هُوَ الَّذِي خَلَقَكُمْ فَمِنْكُمْ كَافِرٌ وَمِنْكُمْ مُؤْمِنٌ وَاللَّهُ

आहेत व (काहीजण) श्रद्धा बाळगणारे आहेत. आणि तुम्ही जे काय करता अल्लाह ते पहात आहे.

त्याने आकाश व पृथ्वी सत्याने निर्माण केली आहे. त्याने तुम्हाला आकार दिला, व तुमच्या आकारांना सुंदर बनविले. आणि त्याच्याकडेच (अखेर) परत जाणे आहे.

आकाशात व पृथ्वीत जे काही आहे, ते तो जाणतो, आणि तुम्ही जे लपविता किंवा व्यक्त करता, हे तो जाणतो; आणि अंतःकरणात काय आहे ते (सर्व) अल्लाह पूर्णपणे जाणत आहे. (64:2-5)

खरोखर हा अल्लाहच आहे जो धान्य व खारिकाच्या बियेला अंकुरित करतो. तो जीवितांना मृतातून काढतो आणि मृतांना जीवितांतून काढतो. तो अल्लाह आहे; मग तुम्ही का पाठ फिरवित आहात?

तो दिवसाला उदयान्वित करतो, आणि त्याने रात्र विश्रांतिसाठी व सूर्य आणि चंद्राला कालगणनेसाठी बनविले. ही त्या सामर्थ्यवान व सर्वज्ञाची सुबद्ध मांडणी आहे.

आणि त्यानेच तुमच्यासाठी तारे निर्मित केले; की त्यांच्या सहाय्याने भूमि व समुद्रावर काळोख्यात तुम्हाला मार्ग मिळावा. आम्ही ज्ञान असणारे लोकांसाठी ही चिन्हे सविस्तर विवरली आहेत.

आणि त्यानेच तुम्हाला एका जीवापासून उत्पन्न केले, आणि (तुमच्यासाठी) एक निवासस्थान आणि एक (अल्पकालीन) मुक्काम करण्याचे ठिकाण आहे. आम्ही समजुतदारांसाठी आमचे संकेत स्पष्ट विवरले आहेत.

आणि तोच ढगातून पाणी पाडतो; आणि आम्ही त्याद्वारे सर्व प्रकारची वाढ घडवतो; मग आम्ही हिरवे पात वर काढतो ज्यापासून दाट धान्यकण उपजवितो. आणि खारिकातून, त्याच्या गाभ्यापासून खाली पसरणाऱ्या शाखा काढतो. आणि आम्ही द्राक्षाचे मळे आणि जैतून आणि डालिब - साखे व भिन्न प्रकारचे - (उत्पन्न घडवतो) त्यांना फळ लागते तेव्हा त्या फळाकडे व त्याच्या पिकण्याकडे पहा. खरोखरच यात श्रद्धावंतांसाठी खुणा आहेत.

بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرًا ﴿٣﴾

خَلَقَ السَّمَوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ وَصَوَّرَكُمْ فَأَحْسَنَ

صُورَكُمْ وَإِلَيْهِ الْمَصِيرُ ﴿٤﴾

يَعْلَمُ مَا فِي السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ وَيَعْلَمُ مَا تُسْرُونَ وَمَا تَعْلَمُونَ

وَاللَّهُ عَلِيمٌ بِذَاتِ الصُّدُورِ ﴿٥﴾

التغابن: २ - ०

إِنَّ اللَّهَ فَالِقُ الْحَبِّ وَالنَّوَى يُخْرِجُ الْحَيَّ مِنَ الْمَيِّتِ

وَيُخْرِجُ الْمَيِّتَ مِنَ الْحَيِّ ذَلِكُمْ اللَّهُ فَالِقُ

تَوَفِّكُونَ ﴿٦﴾

فَالِقِ الْإِصْبَاحِ وَجَعَلَ اللَّيْلَ سَكَنًا وَالشَّمْسَ

وَالْقَمَرَ حُسْبَانًا ذَلِكَ تَقْدِيرُ الْعَزِيزِ الْعَلِيمِ ﴿٧﴾

وَهُوَ الَّذِي جَعَلَ لَكُمْ النُّجُومَ لِتَهْتَدُوا بِهَا فِي

ظُلُمَاتِ اللَّيْلِ وَالْبَحْرِ قَدْ فَصَّلْنَا الْآيَاتِ لِقَوْمٍ

يَعْلَمُونَ ﴿٨﴾

وَهُوَ الَّذِي أَنْشَأَكُمْ مِنْ نَفْسٍ وَاحِدَةٍ فَمُسْتَوْفٍ

وَمُسْتَوْفٍ قَدْ فَصَّلْنَا الْآيَاتِ لِقَوْمٍ يَفْقَهُونَ ﴿٩﴾

وَهُوَ الَّذِي أَنْزَلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَأَخْرَجْنَا بِهِ

نباتَ كُلِّ شَيْءٍ فَأَخْرَجْنَا مِنْهُ خَضِرًا مُخْرَجًا مِنْهُ

حَبًّا مُتَرَاكِبًا وَمِنَ النَّخْلِ مِن طَلْعِهَا قِنْوَانٌ

دَانِيَةٌ وَجَنَّاتٍ مِنْ أَعْنَابٍ وَالزَّيْتُونَ وَالرُّمَّانَ

مُشْتَبِهًا وَعَيْرَ مُتَشَبِهٍ انظُرُوا إِلَى ثَمَرِهِ إِذَا

أَثْمَرُوا وَيَنْعَمَ إِنَّ فِي ذَلِكُمْ لَآيَاتٍ لِقَوْمٍ يُؤْمِنُونَ ﴿١٠﴾

आणि ते जिन्नांना अल्लाहच्या सहभागी ठरवितात, जरी त्यानेच (अल्लाहनेच) त्यांना निर्मिले. आणि ते काही ज्ञान नसताना त्याचे (अल्लाहचे) मुले, मुली असे खोटे संबंध दर्शवितात. आणि ते जे काही व्यक्त करतात त्यातून अल्लाह पवित्र व फार उदात्त आहे. (6:96-101)

अल्लाह शिवाय कोणीही ईश्वर नाही. तो स्वतःहून परिपूर्ण व सर्वांच्या गरजा भगवणारा आहे. त्याला झोप येत नाही आणि निद्रा (वेडीत) नाही. पृथ्वीवर जे काही आहे व आकाशात जे काही आहे, ते त्याचेच आहे. त्याच्या अनुज्ञेशिवाय त्याच्या पुढे शिफारस करील असा कोण आहे? त्यांच्या मागे काय आहे व त्यांच्यापुढे काय आहे हे सर्व तो जाणतो; आणि तो इच्छील त्याव्यतिरिक्त ते त्याच्या ज्ञानाच्या कोणताही भाग मिळवू शकत नाही. त्याचे ज्ञान आकाश आणि पृथ्वीला व्यापलेले आहे, आणि त्यांचा संभाळ करणे त्याला सोपे आहे. तो फार उदात्त व महान आहे.

(2:256)

तो अल्लाह आहे, त्याच्या शिवाय कोणीही परमेश्वर नाही, सर्व व्यक्त व अव्यक्ताचा ज्ञाता. तो दयाळू व कृपाशील आहे.

तो अल्लाह आहे, त्याच्या शिवाय कोणी परमेश्वर नाही, तोच सर्वाधिपति, पवित्रतम, शांति-दाता, संरक्षण-कर्ता, आश्रय-दाता, शक्तिमान, सर्वजित् व उदात्त आहे. (त्याच्या जोडीला) त्या लोकांनी कल्पिलेल्या सहभागांहून अल्लाह अत्यंत पवित्र आहे.

तो अल्लाह आहे, स्रष्टा, रचयिता, स्वरूपदाता, सर्व सुंदर नांवे त्याच्याचस्तव आहेत. आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व त्याचे वैभव प्रगट करित आहे, तो शक्तिमान व ज्ञानवान आहे. (59:23-25)

وَجَعَلُوا لِلَّهِ شُرَكَاءَ الْجِنَّ وَخَلَقَهُمْ وَخَرَقُوا لَهُ بَنِينَ وَبَنَاتٍ بِغَيْرِ عِلْمٍ سُبْحَانَهُ وَتَعَالَى عَمَّا يُصِفُونَ ﴿١٠١﴾

الأنعام: ११ - १०१

اللَّهُ لَا إِلَهَ إِلَّا هُوَ الْحَيُّ الْقَيُّومُ لَا تَأْخُذُهُ سِنَّةٌ وَلَا نَوْمٌ لَهُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَمَا فِي الْأَرْضِ مَنْ ذَا الَّذِي يَشْفَعُ عِنْدَهُ إِلَّا بِإِذْنِهِ يَعْلَمُ مَا بَيْنَ أَيْدِيهِمْ وَمَا خَلْفَهُمْ وَلَا يُحِيطُونَ بِشَيْءٍ مِنْ عِلْمِهِ إِلَّا بِمَا شَاءَ وَسِعَ كُرْسِيُّهُ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَلَا يَئُودُهُ حِفْظُهُمَا وَهُوَ الْعَلِيُّ الْعَظِيمُ ﴿٢٥٦﴾

البقرة: २०६

هُوَ اللَّهُ الَّذِي لَا إِلَهَ إِلَّا هُوَ عِلْمُ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ هُوَ الرَّحْمَنُ الرَّحِيمُ ﴿٢٣﴾

هُوَ اللَّهُ الَّذِي لَا إِلَهَ إِلَّا هُوَ الْمَلِكُ الْقُدُّوسُ السَّلَامُ الْمُؤْمِنُ الْمُهَيْبُ الْعَزِيزُ الْجَبَّارُ الْمُتَكَبِّرُ سُبْحَانَ اللَّهِ عَمَّا يُشْرِكُونَ ﴿٢٦﴾

هُوَ اللَّهُ الْخَلِيقُ الْبَارِئُ الْمُصَوِّرُ لَهُ الْأَسْمَاءُ الْحُسْنَى يُسَبِّحُ لَهُ مَا فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ ﴿٧٥﴾

الحشر: २३ - २०

२. फरिस्ते (देवदूत)

'मलक' शब्दाचा अर्थ 'संदेश-वाहक', 'दूत' किंवा 'प्रतिनिधी' असा होतो. यामुळे फरिस्त्यांची निर्मिती बाबतचा हेतु स्पष्ट होतो. फरिस्ते अल्लाहचे संदेश आणतात, व अल्लाहच्या आदेशांची विश्वामध्ये अंमलबजावणी करतात. अर्थात फरिस्ते विश्व-व्यवस्थेचे एक अंग असून अल्लाहने त्याची इच्छित भौतिक अथवा आध्यात्मिक स्वरूपाची कामे अमंलात आणण्यासाठीच निवड केली आहे.

सर्व स्तुति अल्लाहसाठी आहे, आकश व पृथ्वीला निर्माण करणारा. जो दोन, तीन अथवा चार पंख असणारे देवदूतांना प्रेषित म्हणून उपयोगात आणतो, (त्यांनी) निर्माण केलेल्या सृष्टि मध्ये त्याला आवडेल ती तो वृद्धी करतो, कारण अल्लाहचे सामर्थ्य सर्व वस्तुमात्रांवर आहे.

(35:2)

الْحَمْدُ لِلَّهِ فَاطِرِ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ جَاعِلِ الْمَلَكِئَةِ
رُسُلًا أُولِي أَجْنِحَةٍ مَّثْنَى وَثُلَاثَ وَرَبِيعٌ بَرِيدٌ فِي الْخَلْقِ
مَا يَشَاءُ إِنَّ اللَّهَ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ ﴿٢﴾

فاطر: २

सांगा. 'जो कोण जबरईलचा शत्रु आहे - (जबरईल) ज्यांनी अल्लाहच्या आदेशान्वये तुझ्या मनात प्रवेश केला; ज्या अन्वये अगोदरच्या गोष्टींची पूर्तता होते आणि श्रद्धावंतांना मार्गदर्शन व आनंदाची वार्ता आहे. (2:98)

قُلْ مَنْ كَانَ عَدُوًّا لِجِبْرِيلَ فَإِنَّهُ نَزَّلَهُ عَلَى
قَلْبِكَ بِإِذْنِ اللَّهِ مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيْهِ
وَهُدًى وَبُشْرَى لِلْمُؤْمِنِينَ ﴿٧٨﴾

जो कोण अल्लाहचा शत्रु आहे, आणि त्याचे दूतांचा, व त्याचे प्रेषितांचा, व जबरईल(चा) व मिकाईल(चा), तर खचितच अल्लाह (अशा) श्रद्धाहीनांचा शत्रु आहे.'

(2:99)

وَجِبْرِيلَ وَمِيكَالَ فَإِنَّ اللَّهَ عَدُوٌّ لِلْكَافِرِينَ ﴿٧٩﴾

البقرة: ९८ - ९९

हे सदाचरण नव्हे की तुम्ही पूर्वीकडे अगर पश्चिमेकडे तोंड वळवावे. पण खरा सदाचारी तो आहे जो अल्लाह वर विश्वास ठेवतो, आणि शेवटच्या दिवसावर, फरिस्त्यांवर

لَيْسَ الْبِرَّ أَنْ تُولُوا وَجُوهَكُمْ قِبَلَ الْمَشْرِقِ
وَالْمَغْرِبِ وَلَكِنَّ الْبِرَّ مَنْ ءَامَنَ بِاللَّهِ وَالْيَوْمِ

(देवदूत), आणि ग्रंथावर (कुराण) आणि (अल्लाहच्या) प्रेषितांवर आणि त्याच्या प्रेमास्तव आपले धन नातेवाईकांवर व अनाथांवर व गरजू-लोकांवर व प्रवाशांवर आणि जे (धर्मादायासाठी) मागतात (त्यां साठी) आणि बंदी असलेल्या लोकांची (सुटका) करविण्यावर, (या सर्व निमित्ताने) खर्च करतो; आणि जो प्रार्थना करित असतो (नमाज पढित असतो) व दान (जकात) करित असतो; आणि जे वचन दिल्यावर आपले वचन पाळतात आणि गरिबी व दुःखाच्या काळात सहनशील असतात आणि युद्धाच्या काळात (धीरवान) राहतात, हे लोकच सत्यवक्ते सिद्ध झालेत आणि हेच अल्लाहची भिती ठेवणारे आहेत.

(2:178)

(आमचा) हा प्रेषित त्याच्या विधात्याकडून जो प्रगत झाला आहे त्यावर विश्वास ठेवतो व (त्या म्हणून) श्रद्धावंत (विश्वास ठेवतात): (त्यांच्यातले) सर्व अल्लाहवर विश्वास ठेवतात आणि त्याचे फरिस्त्यांवर (देवदूत) आणि त्याचे ग्रंथांवर आणि त्याचे प्रेषितांवर (ते म्हणतात) 'आम्ही त्याच्या प्रेषितांमधे भेद करित नाही', आणि ते म्हणतात, 'आम्ही ऐकतो व आज्ञा पाळतो. हे आमच्या विधात्या, तुझ्याकडून क्षमेसाठी आम्ही (याचना विनवणी करतो), आणि तुझ्याकडेच (आम्हास) परतणें आहे.' (2:286)

अल्लाह (त्याच्या) प्रेषितांची निवड फरिस्त्यांमधून आणि माणसांमधून करतो. खात्रीने अल्लाह सर्व ऐकणारा व सर्व पाहणारा आहे. (22:76)

हे श्रद्धावंतानो! अल्लाहवर व त्याचे प्रेषितांवर विश्वास ठेवा; आणि त्याचे ग्रंथांवर जो त्याने त्याचे प्रेषितांवर प्रगत केले, आणि त्या ग्रंथांवर जे त्याने अगोदर प्रगत केले होते. आणि जो कोण अल्लाहवर व त्याचे फरिस्त्यांवर (दूत) व त्याचे ग्रंथांवर व त्याचे प्रेषितांवर व शेवटच्या दिवसावर विश्वास ठेवत नाही, खरोखरच तो फार पथभ्रष्ट झाला.

(4:137)

الْآخِرِ وَالْمَلَكَةِ وَالْكِتَابِ وَالنَّبِيِّنَّ وَءَاتَى
الْمَالَ عَلَىٰ حُبِّهِ ذَوِي الْقُرْبَىٰ وَالْيَتَامَىٰ
وَالْمَسْكِينِ وَأَبْنِ السَّبِيلِ وَالسَّائِلِينَ وَفِي
الرِّقَابِ وَأَقَامَ الصَّلَاةَ وَءَاتَى الزَّكَاةَ
وَالْمُؤْتُونَ بِعَهْدِهِمْ إِذْ عَاهَدُوا وَالصَّابِرِينَ
فِي الْبَأْسَاءِ وَالضَّرَّاءِ وَحِينَ الْبَأْسِ أُولَئِكَ الَّذِينَ
صَدَقْنَا وَأُولَئِكَ هُمُ الْمُتَّقُونَ ﴿٧٨﴾

البقرة: ١٧٨

بِءَامَنَ الرَّسُولُ بِمَا أُنزِلَ إِلَيْهِ مِنْ رَبِّهِ وَالْمُؤْمِنُونَ
كُلٌّ ءَامَنَ بِاللَّهِ وَمَلَكَاتِهِ وَكُتُبِهِ وَرُسُلِهِ لَا نَفِرُوا
بِئْسَ أَحَدٌ مِنْ رُسُلِهِ وَقَالُوا سَمِعْنَا وَأَطَعْنَا
عُفْرَانِكَ رَبَّنَا وَإِلَيْكَ الْمَصِيرُ ﴿٧٩﴾

البقرة: ٢٨٦

اللَّهُ يَصْطَفِي مِنَ الْمَلَائِكَةِ رُسُلًا وَمِنَ
النَّاسِ إِنَّ اللَّهَ سَمِيعٌ بَصِيرٌ ﴿٧٦﴾

الحج: ٧٦

يَتَّخِذُهَا الَّذِينَ ءَامَنُوا ءَامِنُوا بِاللَّهِ وَرُسُلِهِ وَالْكِتَابِ
الَّذِي نَزَّلَ عَلَىٰ رَسُولِهِ وَالَّذِي أَنْزَلَ
مِنْ قَبْلُ وَمَنْ يَكْفُرْ بِاللَّهِ وَمَلَكَاتِهِ وَكُتُبِهِ وَرُسُلِهِ
وَالْيَوْمِ الْآخِرِ فَقَدْ ضَلَّ ضَلَالًا بَعِيدًا ﴿٧٧﴾

النساء: ١٣٧

३. पवित्र कुराण

कुराण - इस्लामच्या पवित्र पैगंबरबरोबर प्रगट झालेल्या ग्रंथाचे नांव स्वतः अल्लाहने "कुराण" असे ठेवले आहे, ज्यात मानवजातीसाठी विहित केलेले कायम स्वरूपाचे सिद्धांत आहेत. "कुराण" शब्दाचा अर्थ असा आहे की 'वाचावयाचा एक ग्रंथ'. वस्तुतः कुराण जगात सर्वाधिक वाचला जाणारा ग्रंथ आहे. "कुराण" शब्दाचा असा ही अर्थ होतो की 'लोकांपर्यंत पोहचविण्याचा ग्रंथ अथवा संदेश'. कुराण एकमेव असा ईश्वर प्रणीत ग्रंथ आहे की ज्याचा संदेश निर्वेध व मुक्त आहे. इतर ग्रंथ ठराविक कालाकरिता व ठराविक लोकांसाठी आहेत, मात्र कुराण सर्व कालाकरिता व समस्त मानवजातीसाठी आहे.

'अलीफ लाम मीम.' (मी अल्लाह आहे, सर्व जाणणारा)

हा एक परिपूर्ण ग्रंथ आहे; यात काही शंका नाही; सदाचाऱ्यांसाठी (हे) मार्गदर्शन (आहे). (2:2-3)

खरोखर की हे महान कुराण आहे.

एक खूप सुरक्षित ठेवण्यात आलेला ग्रंथ (च्या स्वरूपात) (56:78-79)

यात कायम स्वरूपाच्या (अल्लाहची) आज्ञा आहेत. (98:4)

अल्लाहने त्याचे श्रेष्ठ संदेश एका ग्रंथाच्या (स्वरूपात) पाठविले, ज्याचे अध्यायाचे भाग परस्परत आधार देणारे व पुनःपुनः (विविध रचनेत) उच्चारलेले आहेत. (ज्यांच्या

آل

ذَلِكَ الْكِتَابُ لَا رَيْبَ فِيهِ هُدًى لِّلْمُتَّقِينَ ﴿٧٨﴾

البقرة: २ - ३

إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ ﴿٧٨﴾

فِي كِتَابٍ مَّكْنُونٍ ﴿٧٩﴾

الواقعة: ७८ - ७९

فِيهَا كِتَابٌ قَدِيمٌ ﴿٨٠﴾

اليسنة: ४

اللَّهُ نَزَّلَ أَحْسَنَ الْحَدِيثِ كِتَابًا مُّتَشَدِّدًا مَّتَافِي
نَقَشَ مِنْهُ جُلُودَ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُمْ ثُمَّ تَلِينُ

पठणाने) आपल्या विधात्याची भिती ठेवणारे खबरदारी मुठे संकुचित होतात आणि त्यांची मने अल्लाहच्या आठवणीनी मऊ होऊन जातात. अल्लाहचे मार्गदर्शन असे असते. ज्यांना तो पसंत करतो, त्यांचे त्याच्या संदेशान्वये मार्गदर्शन करतो. आणि जो अल्लाहच्या नजरेत पथभ्रष्ट असतो त्याला कोणीही मार्गदर्शनासाठी नाही. (39:24)

‘हा मीम’ (प्रशंसाचा योग्य, मानाचा अधिपति)

या सुबोध ग्रंथाची शपथ.

आम्ही स्पष्ट व वक्तृत्वपूर्ण भाषेत कुराण तयार केले की तुम्ही समजाल.

आणि खात्रीने हा आमच्याकडे (सुरक्षित) मातृग्रंथात आहे, उदात्त व ज्ञानाने पूर्ण. (43:2-5)

खरोखरच आम्ही विश्वस्ती देण्यासाठी आकाशांना व पृथ्वीला व पर्वतांना विचारले पण त्यांनी (जबाबदारी) स्वीकार करण्यास नकार दिला व त्याला ते घाबरले पण मानवाने (जबाबदारी) उचलली. खरोखरच तो अन्यायी (होण्यास प्रवृत्त) व (स्वतःकडे) दुर्लक्ष करणारा आहे.

परिणामतः अल्लाह ढोंगी पुरुष व ढोंगी स्त्रियांना; व *‘मुश्रिक’ पुरुष व *‘मुश्रिक’ स्त्रियांना दंड देईल. आणि अल्लाह श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रियांना दया दाखवित आहे. आणि अल्लाह अत्यंत क्षमाशिल व कृपाळू आहे. (33:73-74)

(*‘मुश्रिक’ म्हणजे जो इतरांना अल्लाहचा सहभागी ठरवितो, व त्यांची भक्ती करतो.)

म्हणा : ‘जरी मानवजात व जिन मिळून कुराण सासखा ग्रंथ तयार करण्याचे प्रयत्न केले तरीही ते या सासखा ग्रंथ निर्माण करू शकणार नाहीत, जरी ते एकमेकांचे सहाय्यक (का) होईना .’

आणि आम्ही निश्चितपणे मानवजातीसाठी विभिन्न प्रकारे सर्व प्रकारच्या उपमा या कुराणात ठेवल्या आहेत, पण बरीच माणसे अविश्वास वगळून सर्वकाही नाकारतील. (17:89-90)

جُلُودُهُمْ وَقُلُوبُهُمْ إِلَىٰ ذِكْرِ اللَّهِ ذَٰلِكَ هُدَىٰ اللَّهِ
يَهْدِي بِهِ مَن يَشَاءُ وَمَن يُضِلِلِ اللَّهُ فَمَا لَهُ مِن
هَادٍ ۚ

الزمر: २४

حَم ۝

وَأَلْكِتَابِ الْمُبِينِ ۝
إِنَّا جَعَلْنَاهُ قُرْءَانًا عَرَبِيًّا لَعَلَّكُمْ تَعْقِلُونَ ۝
وَإِنَّهُ فِي أُولَىٰ الْأَلْبَابِ لَدِينًا وَعَلَىٰ حَكِيمٍ ۝

الزخرف: २ - ५

إِنَّا عَرَضْنَا الْأَمَانَةَ عَلَى السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ وَالْجِبَالِ
فَأَبَيْنَ أَنْ يَحْمِلْنَهَا وَأَشْفَقْنَ مِنْهَا وَحَمَلَهَا الْإِنسَانُ إِنَّهُ
كَانَ ظَلُومًا جَهُولًا ۝

لِعَذِّبَ اللَّهُ الْمُنَافِقِينَ وَالْمُنَافِقَاتِ وَالْمُشْرِكِينَ
وَالْمُشْرِكَاتِ وَيَتُوبَ اللَّهُ عَلَى الْمُؤْمِنِينَ وَالْمُؤْمِنَاتِ
وَكَانَ اللَّهُ غَفُورًا رَحِيمًا ۝

الأحزاب: ७३ - ७४

قُلْ لِيَن أٰجْمَعَتِ الْاِنْسِ وَالْجِنُّ عَلٰٓى اَنْ يٰتُوْا بِمِثْلِ هٰذَا
الْقُرْءَانِ لَا يٰتُوْنَ بِمِثْلِهٖ وَلَوْ كَانَتْ بَعْضُهُمْ لِبَعْضٍ
ظٰهِيْرًا ۝

وَلَقَدْ صَرَّفْنَا لِلنَّاسِ فِي هٰذَا الْقُرْءَانِ مِنْ كُلِّ مَثَلٍ فَاٰتٰى
اَكْثَرُ النَّاسِ الْاَلْاَكْفُوْرًا ۝

نبی اسرائیل: ८९ - ९०

ज्याच्याकडे आपल्या विधात्याकडून स्पष्ट पुरावा आहे, आणि (ज्याची सत्यतेची साक्ष देण्यासाठी) एक (ईश्वरीय) साक्षेदार मागाहून यावयाचा आहे, आणि ज्याच्या पूर्वी मूसाचा ग्रंथ एक मार्गदाखविणारा व कृपा आहे, मग तो (तोतया कसा होईल)? जे (या गोष्टींचे चिंतन करतात) ते त्यात विश्वास ठेवतात आणि (विरोधकां) पैकी जो कोण त्यात विश्वास ठेवत नाही, नक्की अग्नि त्याचा ठिकाण होईल. मग तुम्ही याबाबत शंका ठेऊ नका. खरोखरच हे तुमच्या विधात्याकडून एक सत्य आहे; पण बरीच माणसे विश्वास ठेवत नाहीत. (11:18)

आणि हा ग्रंथ आम्ही प्रगट केला, देणगीने भरपूर, या अगोदर जे (प्रगट) झाले त्याची पुर्तता करण्यासाठी आणि मातृनगरात व तिच्या सभोवतीत जे आहेत त्यांना खबरदारी देणे तुला शक्य व्हावे म्हणून. आणि जे परलोकात विश्वास ठेवतात, त्यावर विश्वास ठेवून ते आपल्या नमाजांची काळजी घेतात. (6:93)

आजच्या दिवशी मी तुमच्या धर्मास परिपूर्ण केले आहे आणि माझी मेहरनजर तुमच्यावर पूर्ण केली आहे आणि तुमच्यासाठी इस्लाम धर्माची निवड केली आहे. (5:4)

आणि आम्ही पाठविलेला हा ग्रंथ, आमच्या कृपादेणगीने भरपूर, (आहे) म्हणून याचे अनुसरण करा, (गुन्हा) होऊ नये म्हणून काळजी घ्या, की जेणेकरून तुमच्यावर दया व्हावी. (6:156)

आणि आम्ही कुराण (टप्प्या टप्प्याने) प्रगट करित आहोत, जे श्रद्धावंतांसाठी सुखद अनुभव व कृपा आहे; पण अत्याचाऱ्यांचे नुकसान वाढविणारी आहे. (17:83)

أَفَمَن كَانَ عَلَىٰ بَيْنَةٍ مِّن رَّبِّهِ - وَيَتْلُوهُ شَاهِدٌ مِّنْهُ
وَمِن قَبْلِهِ كَتَبَ مُوسَىٰ إِمَامًا وَرَحْمَةً أُولَٰئِكَ
يُؤْمِنُونَ بِهِ - وَمَن يَكْفُرْ بِهِ - مِنَ الْأَحْزَابِ فَلَنَأْرَ
مُوعِدُهُ فَلَا تَأْتِكُ فِي مَرِيضٍ مِّنْهُ إِنَّهُ الْحَقُّ مِن رَّبِّكَ
وَلَكِن أَكْثَر النَّاسِ لَا يُؤْمِنُونَ ﴿١٨﴾

होद: १८

وَهَذَا كِتَابٌ أَنزَلْنَاهُ مُبَارَكٌ مُّصَدِّقُ الَّذِي بَيْنَ
يَدَيْهِ وَلِتُنذِرَ أُمَّ الْقُرَىٰ وَمَنْ حَوْلَهَا
الأنعام: १३

الْيَوْمَ أَكْمَلْتُ لَكُمْ دِينَكُمْ وَأَتْمَمْتُ عَلَيْكُمْ نِعْمَتِي
وَرَضِيتُ لَكُمُ الْإِسْلَامَ دِينًا
المائدة: ६

وَهَذَا كِتَابٌ أَنزَلْنَاهُ مُبَارَكٌ فَاتَّبِعُوهُ وَاتَّقُوا
لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ ﴿١٥٦﴾ الأنعام: १०६

وَنَزَّلْنَا مِنَ الْقُرْآنِ مَاهُوشِفَاءً وَرَحْمَةً لِّلْمُؤْمِنِينَ
وَلَا يَزِيدُ الظَّالِمِينَ إِلَّا خَسَارًا ﴿٨٣﴾

بنی اسرائیل: ८३

४. अल्लाहचे प्रेषित

पवित्र कुराण ठळकपणें नमूद करीत आहे की अल्लाहने सर्व लोकांसाठी दिव्यज्ञान मार्गदर्शनार्थ पाठविले आहे. त्याच प्रमाणें कुराण सर्व प्रेषितांची सत्यता व सदाचारीपणाबाबत प्रतिपादन करीत आहे. इतिहास पाहता असे दिसते की विशिष्ट काळात व विशिष्ट लोकांकरिता, त्यांनी अल्लाहकडे वळावे व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे याच साठी प्रेषित जगात आले. इस्लामचे पवित्र पैगंबर (स.) हे धर्म विधि ('शरियत') आणणारे शेवटचे प्रेषित होय, व या प्रमाणे इस्लामची तत्त्वे व इस्लामचे संदेश मागील सर्व पवित्र ग्रंथांना सामावून घेऊन त्यांची जागा घेत आहे. अल्लाहचे प्रेषित येणें आता फक्त इस्लाम मध्येच अनुज्ञेय आहे व आता प्रेषित फक्त इस्लामच्या पवित्र पैगंबराचा (स.) प्रकाश परावर्तित करतील व नवी धर्म विधि ('शरियत') आणू शकत नाही.

पवित्र कुराण अल्लाहच्या प्रेषितांचे चिन्हयुक्त स्वरूप दाखवित आहे व त्याबरोबर प्रेषितांच्या विरोधकांचे वर्णन करीत आहे. फिरऔन हा अल्लाहच्या प्रेषितांच्या विरोधकांच्या प्रतीकासारखा आहे. (फिरऔन हा इजिप्तचा एक अत्याचारी राजा होता)

अल्लाह (त्याच्या प्रेषितांची निवड त्याच्या दूतांमधून व मानवांमधून करतो. खात्रीने अल्लाह सर्व ऐकणारा व सर्व पाहणारा आहे. (22:76)

आणि आम्ही प्रत्येक लोकांमध्ये एक प्रेषित उभा केला, (उपदेश देणारा): 'अल्लाहची उपासना करा व पापापासून दूर रहा' त्यानंतर त्यांमधून (काहींना) अल्लाहनी मार्गदर्शन केले व (काही) विनाशास पात्र ठरले. म्हणून पृथ्वीचा प्रवास करा आणि पहा की ज्या लोकांनी (प्रेषितांना) खोटे मानले त्यांचा शेवट काय झाला? (16:37)

اللَّهُ يَصْطَفِي مِنَ الْمَلَائِكَةِ رُسُلًا وَيُرْسِلُهُمْ فِي النَّاسِ إِذْ يَأْتِي اللَّهُ سَمِيعٌ بَصِيرٌ ﴿٧٦﴾
الحج : ٧٦

وَلَقَدْ بَعَثْنَا فِي كُلِّ أُمَّةٍ رَسُولًا أَنِ اعْبُدُوا اللَّهَ وَاجْتَنِبُوا الطَّاغُوتَ فَمِنْهُمْ مَن هَدَى اللَّهُ وَمِنْهُمْ مَن حَقَّتْ عَلَيْهِ الضَّلَالَةُ فَسِيرُوا فِي الْأَرْضِ فَانظُرُوا كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ

النحل : ٣٧

الْمُكَذِّبِينَ ﴿٣٧﴾

आणि जेव्हा तुमच्या परमेश्वराने दूतांना म्हटले: 'मी पृथ्वीवर माझा एक नायब नियुक्त करणार आहे,' ते म्हणाले: 'तुम्ही तेथे असा कोण ठेवणार की, की तेथे अव्यवस्था होईल आणि रक्तपात होईल' आणि आम्ही प्रशंसेने तुमचे गौरव करतो आणि तुमच्या पावित्र्याची स्तुति करतो.' त्यांनी उत्तर दिले: 'तुम्ही जे जाणता नाही ते मी जाणतो.' (2:31)

खात्रीने आम्ही तुम्हास ज्ञानाने प्रणीत केले जसे आम्ही नूह ला व त्याच्या नंतरचे प्रेषितांना (प्रणीत) केले होते; आणि आम्ही इब्राहीमला ज्ञानाने प्रणित केले व इस्माईलला व इसहाकला व यूसुफला व (त्याचे) मुलांना व येशुला व अयूबला व यनुसला व हारुन व सुलैमानला आणि आम्ही दाऊदला एक ग्रंथ दिला. (4:164)

आणि (आम्ही काही) प्रेषित (पाठविले) ज्यांच्या बददल तुम्हास नमूद केले आणि (काही) प्रेषितांचे तुम्हास नमूद केले नाही - आणि अल्लाहने मूसाशी खास करून बोलले. (4:165)

आणि (आठवण करा) जेव्हा त्याच्या परमेश्वराने इब्राहीमला काही विशिष्ट आदेश देऊन (त्याची) परीक्षा घेऊन पाहिली, ज्याची त्यांनी पूर्तता केली. त्यांनी म्हटले: 'मी तुम्हास मानवांचा पुढारी बनविणार.' (इब्राहीमने) विचारले: 'आणि माझ्या संतति पैकी?' त्यांनी म्हटले: 'माझा करार मर्यादा ओलांडणाऱ्यांसाठी नाही?' (2:125)

आणि खरोखरच आम्ही मूसा ला ग्रंथ दिले आणि त्याच्या मागे त्याच्या अनुकरणाने प्रेषित पाठविले, आणि मेरी पुत्र येशूला. आम्ही उघड चिन्हे दिली आणि त्याला पवित्र तेजाने बळकट केले. तुम्ही मग प्रत्येक वेळी जेव्हा प्रेषित तुमच्याकडे असे काही घेऊन येईल ज्याची तुम्हास इच्छा नसेल तर तुम्ही त्याच्याशी उद्धट वागाल आणि काही ना खोटे म्हणाल व काहींचे वध कराल? (2:88)

आणि आम्ही बनी इस्रायलच्या लोकांना दरीयेच्या पार आणले, आणि फिरऔन आणि त्याच्या सैन्याने अन्याय्याने व हल्लेखोरीने त्यांचे पाठलाग केले तो पर्यंत की बुडण्याच्या (विपत्तिने) त्याला घेरले. तो म्हणाला. 'मी विश्वास करतो

وَإِذْ قَالَ رَبُّكَ لِلْمَلَكِ إِنِّي جَاعِلٌ فِي الْأَرْضِ خَلِيفَةً قَالُوا أَتَجْعَلُ فِيهَا مَنْ يُفْسِدُ فِيهَا وَيَسْفِكُ الدِّمَاءَ وَنَحْنُ نُسَبِّحُ بِحَمْدِكَ وَنُقَدِّسُ لَكَ قَالَ إِنِّي أَعْلَمُ مَا لَا تَعْلَمُونَ ﴿٣١﴾

البقرة: ३१

إِنَّا أَوْحَيْنَا إِلَيْكَ كَمَا أَوْحَيْنَا إِلَى نُوحٍ وَالذِّكْرِ مِنْ بَعْدِهِ وَأَوْحَيْنَا إِلَى إِبْرَاهِيمَ وَإِسْمَاعِيلَ وَإِسْحَاقَ وَيَعْقُوبَ وَالْأَسْبَاطِ وَعِيسَى وَأَيُّوبَ وَيُونُسَ وَهَارُونَ وَسُلَيْمَانَ وَآتَيْنَا دَاوُدَ رِجُورًا ﴿١٦٤﴾

وَرُسُلًا قَدْ قَصَصْنَاهُمْ عَلَيْكَ مِنْ قَبْلُ وَرُسُلًا لَمْ نَقْصُصْهُمْ عَلَيْكَ وَكَلَّمَ اللَّهُ مُوسَى تَكْلِيمًا ﴿١٦٥﴾

النساء: १६४ - १६५

وَإِذْ ابْتَلَى إِبْرَاهِيمَ رَبُّهُ بِكَلِمَاتٍ فَأَتَمَّهُنَّ قَالَ إِنِّي جَاعِلُكَ لِلنَّاسِ إِمَامًا قَالَ وَمِنْ ذُرِّيَّتِي قَالَ لَا يَنَالُ عَهْدِي الظَّالِمِينَ ﴿١٢٥﴾

البقرة: १२५

وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ وَفَقَّيْنَا مِنْ بَعْدِهِ بِالرُّسُلِ وَآتَيْنَا عِيسَى ابْنَ مَرْيَمَ الْبَيِّنَاتِ وَأَيَّدْنَاهُ بِرُوحِ الْقُدُسِ أَفَكُلَّمَا جَاءَكُمْ رَسُولٌ بِمَا لَا تَهْوَى أَنْفُسُكُمْ اسْتَكْبَرْتُمْ فَفَرِيقًا كَذَّبْتُمْ وَفَرِيقًا تَقْتُلُونَ ﴿٨٨﴾

البقرة: ८८

وَجَاوَزْنَا بِبَنِي إِسْرَائِيلَ بِالْبَحْرِ فَأَنْبَغَهُمْ فَرَعُونَ وَجُنُودَهُمْ بَغْيًا وَعَدُوا حَتَّى إِذَا دَرَكَهُ الْعُرْقُ قَالَ

की ज्यावर इस्त्रायलचे लोक विश्वास ठेवतात त्याच्याशिवाय इतर कोणी परमेश्वर नाही आणि मी त्याच्या शरण घेणाऱ्यांपैकी आहे. '

'आता काय! जेव्हां (या) अगोदर तू आज्ञा मोडणारा व दंगल करणाऱ्यांपैकी होता.'

म्हणून या दिवशी आम्ही तुझ्या (फक्त) शरीराला वाचवू की तू तुझ्या (पुढे येणाऱ्यांसाठी ठळक) निशाणी व्हावा. खरोखरच मानवांपैकी बहूतेक आमच्या संकेतांचे दुर्लक्ष करणारे आहेत. (10:91-93)

आणि मरियमची (गोष्ट) ग्रंथात (नमूद असल्याप्रमाणे) सांगावी. जेव्हां ती तिच्या लोकांपासून दूर पूर्वीकडे निघून गेली.

आणि त्यांच्यापासून स्वतःची आड घेतली. तेव्हां आम्ही आमचा दूत तिच्याकडे पाठविले, आणि तो एका परिपूर्ण माणसाच्या स्वरूपात तिला दिसला.

ती म्हणाली: 'मी तुझ्यापासून दयाळू (परमेश्वराची) शरण घेते, जर खरोखर तू (त्याला) भिणार असेल.

त्यानी उत्तर दिले: 'मी फक्त तुझ्या प्रभुचा एक प्रेषित आहे की मी तुला एक सदाचरणी पुत्र देऊ.'

ती म्हणाली: 'माझ्या कडून पुत्र कसा होईल जेव्हां कोणीही माणसांने मला स्पर्श केला नाही किंवा मी अशुद्ध आचाराचीही नाही'.

त्यानी उत्तर दिले: 'हे या प्रमाणे आहे'. पण तुझ्या प्रभुचे म्हणणे आहे; 'ते माझ्यासाठी सोपे आहे; आणि (आम्ही असे करू) की आम्ही त्याला लोकांसाठी एक निशाणी व आमच्याकडे कृतज्ञतेची (एक गोष्ट) करू, आणि ही हुकमाने ठरलेली मांडणी आहे'.

म्हणून ती मुलासाठी गरोदर झाली व त्या गरोदर अवस्थेत ती दूर निघून गेली. (19:17-23)

आणि प्रसव वेदनेने ती खड्ड्याच्या झाडाकडे आली. ती

ءَامَنْتُ أَنَّهُ لَا إِلَهَ إِلَّا الَّذِي ءَامَنْتُ بِهِ ؕ مَوَاسِرَ وَّيَلٍ وَأَنَا
مِنَ الْمُسْلِمِينَ ﴿٩١﴾

ءَالْتَنَنَ وَقَدْ عَصَيْتَ قَبْلُ وَكُنْتَ مِنَ
الْمُفْسِدِينَ ﴿٩٢﴾

فَأَلْيَوْمَ نَنجِيكَ بِيَدِنَا لَتَكُونَنَّ لِمَنْ خَلَقَكَ ءَايَةً
وَإِن كَثِيرًا مِّنَ النَّاسِ عَنِ ءَايَتِنَا لَعٰفِلُونَ ﴿٩٣﴾
يونس: ९१ - ९३

وَأَذْكُرِي الْكِتَابِ مَرَمٍ إِذْ أَنْتَبَدْتَ مِنْ أَهْلِهَا
مَكَانًا شَرِيفًا ﴿٩٤﴾

فَاتَّخَذْتَ مِنْ دُونِهِمْ حِجَابًا فَأَرْسَلْنَا إِلَيْهَا رُوحَنَا
فَتَمَثَّلَ لَهَا بَشَرًا سَوِيًّا ﴿٩٥﴾

قَالَتْ إِنِّي أَعُوذُ بِالرَّحْمَنِ مِنْكَ إِن كُنْتَ تَقِيًّا ﴿٩٦﴾

قَالَ إِنَّمَا أَنَا رَسُولُ رَبِّكِ لِأَهَبَ لَكَ غُلَامًا
زَكِيًّا ﴿٩٧﴾

قَالَتْ أَنَّى يَكُونُ لِي غُلَامٌ وَلَمْ يَمَسِّنِي بَشَرٌ وَلَمْ
أَكْبِيًّا ﴿٩٨﴾

قَالَ كَذَلِكَ قَالَ رَبُّكَ هُوَ عَلِيمٌ هَدِيدٌ وَلَنَجْعَلَنَّهُ
ءَايَةً لِلنَّاسِ وَرَحْمَةً مِنَّا وَكَانَ أَمْرًا مَّقْضِيًّا ﴿٩٩﴾

فَحَمَلَتْهُ فَانْتَبَدَتْ بِهِ مَكَانًا قَصِيًّا ﴿١٠٠﴾

فَاجَاءَهَا الْمَخَاضُ إِلَى جَنَعِ النَّخْلَةِ قَالَتْ يَلَيْتَنِي

म्हणाली: ' (उद्गाराने) मी या अगोदर मरुन विसरली गेली असती.

तेव्हां त्यानी (दूतानी) खालून आवाज दिला: 'दुःखी होऊ नकोस. तुझ्या प्रभूने तुझ्या खालून (पायाकडून) एक ओढा काढला आहे'.

'आणि खझुराच्या झाडाला आपल्याकडे हलव, त्यापासून तुझ्यावर ताजे खझूर पडतील'.

'म्हणून खा व पी व तुझ्या डोळ्याला शांत कर आणि जर कोणी माणुस तुला दिसला तर म्हण: 'मी दयावन्त (प्रभुचे) नवस केले आहे. म्हणून आज मी कोणीही माणसाशी बोलणार नाही'.

त्यानंतर तिने (मुलाला) तिच्या लोकांकडे आणले. ते म्हणाले: 'हे मरियम तू एक चमत्कारिक गोष्ट प्रसवलीस'

(19:24-28)

'हे हारुन ची बहिण, तुझे वडील पापी नव्हते आणखी तुझी आई पण भ्रष्ट स्त्री नव्हती!'

तेव्हां तिने त्या (मुला) कडे बोट दाखविले. ते म्हणाले: 'आम्ही (एवढ्या लहान) पाळण्यात असलेल्या मुलाशी कसे बोलावे?'

तो म्हणाला (मुलगा): 'मी अल्लाहचा दास आहे. त्यानी मला ग्रंथ दिले व मला प्रेषित बनविले.'

'आणि मी कुठेही असावे, त्यांनी मला धन्य केले आणि मला आयुष्यभर प्रार्थना करण्याचे व दान करण्याचे हुकुम केले.

'आणि त्याने (मला) आईचा आज्ञाधारक (बनविले) आणि त्यानी मला गविष्ठ व दुर्देवी बनविले नाहीं.'

'आणि ज्या दिवशी मी जन्मलो माझ्यावर शान्ती होती, आणि ज्या दिवशी मी मरण पावेल आणि ज्या दिवशी मला (पुनः) जीवन भेटेल (मला चिरशांति लाभेल).

مِثُّ قَبْلِ هَذَا وَكُنْتُ نَسِيًّا مِّنْ سَيِّئَاتِي ﴿٢٤﴾

فَنَادَيْتَهُمَا مِنْ مَّحْضِهَا أَلَا تَحْزَنِي قَدْ جَعَلَ رَبُّكِ تَحَنَّكَ

سَرِيًّا ﴿٢٥﴾

وَهَزَىٰ إِلَيْكَ بِجُنْحِ النَّخْلَةِ تَسْقُطُ عَلَيْكَ رَطَبًا

جَنِيًّا ﴿٢٦﴾

فُكِّلِي وَأَشْرِي وَقَرِّي عَيْنًا فَأَمَّا تَوَارِيثُ مِنَ الْبَشَرِ أَحَدًا
فَقَوْلِي إِنِّي نَذَرْتُ لِلرَّحْمَنِ صَوْمًا فَلَنْ أُكَلِّمَ الْيَوْمَ

إِنْسِيًّا ﴿٢٧﴾

فَأْتَتْ بِهِ قَوْمَهَا تَحْمِلُهُ قَالُوا لِمَرِيْمُ لَقَدْ جِئْتِ

شَيْئًا فَرِيًّا ﴿٢٨﴾

يَتَأَخَذَ هَرُونَ مَا كَانَ أَبُوكَ أَمْرًا سَوْءًا وَمَا كَانَتْ

أُمَّكَ بَغِيًّا ﴿٢٩﴾

فَأَشَارَتْ إِلَيْهِ قَالُوا كَيْفَ نَكَلِّمُ مَنْ كَانَ فِي الْمَهْدِ

صَبِيًّا ﴿٣٠﴾

قَالَ إِنِّي عَبْدُ اللَّهِ آتَانِيَ الْكِتَابَ وَجَعَلَنِي نَبِيًّا ﴿٣١﴾

وَجَعَلَنِي مُبَارَكًا أَيْنَ مَا كُنْتُ وَأَوْصَانِي بِالصَّلَاةِ

وَالزَّكَاةِ مَا دُمْتُ حَيًّا ﴿٣٢﴾

وَبِرًّا بِيَوْمِ الدِّينِ وَلَمْ يَجْعَلْنِي جَبَّارًا شَقِيًّا ﴿٣٣﴾

وَالسَّلَامُ عَلَيَّ يَوْمَ وُلِدْتُ وَيَوْمَ أَمُوتُ وَيَوْمَ أُبْعَثُ

حَيًّا ﴿٣٤﴾

अल्लाहचे प्रेषित

असा होता मरियमचा पुत्र येशू (मसीह) (हा एक) खरा वक्तव्य आहे ज्या बददल ते संशय ठेवतात.

(19:29-35)

आणि (त्यावेळची आठवण ठेवा) जेव्हां अल्लाहने (लोकांकडून) प्रेषितांच्या मार्फत करार घेतले होते (की): 'मी तुम्हाला ग्रंथाचा व ज्ञानाचा जो काही देतो, (आणि) मग तुमच्याकडे जे आहे त्याची पूर्तता (पुष्टी) करणारा माझा प्रेषित येतो, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा व त्याची मदत करावी'. (आणि) तो म्हणाला: 'तुम्ही कबूल करत आहात का व मी तुम्हाला या (बाबत) सोपवतो ती जबाबदारी तुम्ही स्वीकृत करता का?' ते म्हणाले: 'आम्ही कबूल करतो', तो म्हणाला: 'तेव्हा साक्षी रहा, आणि मी तुमच्या बरोबर साक्ष देणाऱ्यांपैकी एक आहे.' (3:82)

आणि (आठवण ठेवा) जेव्हां आम्ही पैगंबरांकडून त्यांचे करार घेतले व तुमच्याकडून व नुहकडून व इब्राहीम कडून व मूसाकडून व मरियम पुत्र येशू कडून आणि आम्ही (खरोखरच) त्यांच्याकडून पक्का करार करून घेतला

(33:8)

ذَٰلِكَ عِيسَى ابْنُ مَرْيَمَ ۗ قَوْلَ الْحَقِّ الَّذِي فِيهِ
يَمْتَرُونَ ﴿٣٥﴾

मरियम: १७ - ३०

وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُمْ
مِّنْ كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ
مُّصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِءَ وَلَتَنْصُرُنَّهُ قَالَ
أَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَٰلِكُمْ إِصْرِي
أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُمْ مِنَ
الشَّاهِدِينَ ﴿٨٢﴾

आल عمران: ८२

وَإِذْ أَخَذْنَا مِنَ النَّبِيِّينَ مِيثَاقَهُمْ وَمِنكَ وَمِنْ نُوحٍ
وَإِبْرَاهِيمَ وَمُوسَىٰ وَعِيسَى ابْنِ مَرْيَمَ ۚ وَأَخَذْنَا مِنْهُم مِّيثَاقًا
عَلِيظًا ﴿٨﴾

الأحزاب: ८

५. इस्लामचे पवित्र पैगंबर (स.)

इस्लामचे पवित्र पैगंबर ऑगस्ट ५७० मध्ये मक्का येथे जन्मले. त्यांचे नांव 'मुहम्मद' असे ठेवण्यात आले, ज्याचा अर्थ 'स्तुत्य - ज्याची स्तुति करण्यात आली' असा आहे. त्यांना त्यांच्या वयाच्या तीसव्या वर्षानंतर ईश्वराच्या प्रेमाची अधिकाधिक प्राप्ती होऊ लागली. अनेक देवांच्या पूजा व मक्केच्या लोकांमध्ये पसरलेले दुर्गुण घालविण्यासाठी ते कार्यरत झाले, व मक्के पासून दोन-तीन मैलावर असलेल्या एका गुफेत ते ध्यान करू लागले. त्यानंतर वयाच्या चाळीसव्या वर्षानंतर त्यांना त्याठिकाणी पहिल्यांदा प्रज्ञान (ईश्वर प्रणीत ज्ञान) प्राप्त झाले. या प्रज्ञानात, जी कुराणाची प्रथम वचने आहेत (९६:२-६) त्यांना असे आदेश देण्यात आले की एक ईश्वराची घोषणा करावी ज्यांनी मानवाला निर्मिले, आणि त्याच्या स्वभावात ईश्वराचे व आपल्या सोबती मानवांच्या प्रेमभावनेचे बी पेरले. त्या परिज्ञानात अशीही भविष्यवाणी करण्यात आली की जगाला कलमान्वये सर्व प्रकारचे ज्ञान देण्यात येईल. ही वचने कुराणाच्या सारा सारखी आहेत.

हे पैगंबर, खरोखर आम्ही तुम्हास, एक साक्षीदार म्हणून व आनंददायक बातमी देणारा म्हणून व ताकीद देणारा म्हणून पाठविले.

आणि त्याच्या (अल्लाहच्या) आदेशान्वये अल्लाहकडे लोकांना बोलविणारा व उज्वल प्रकाश देणारा दीपक म्हणून (पाठविले).

आणि श्राद्धावंताना आनंद वार्तेची घोषणा द्या की त्यांना अल्लाहकडून मोठी देणगी मिळेल. (33:46-48)

म्हणा: 'हे मानवा, खरोखर मी तुमच्यासाठी (आलेला) अल्लाहचा एक प्रेषित आहे, (अल्लाह) जो पृथ्वी व

يَا أَيُّهَا النَّبِيُّ إِنَّا أَرْسَلْنَاكَ شَهِيدًا وَمُبَشِّرًا
وَنَذِيرًا ﴿٤٦﴾

وَدَاعِيًا إِلَى اللَّهِ بِإِذْنِهِ وَسِرَاجًا مُنِيرًا ﴿٤٧﴾

وَبَشِّرِ الْمُؤْمِنِينَ بِأَنَّ لَهُمْ مِنَ اللَّهِ فَضْلًا كَبِيرًا ﴿٤٨﴾

الأحزاب: ४६ - ४८

قُلْ يَا أَيُّهَا النَّاسُ إِنِّي رَسُولُ اللَّهِ إِلَيْكُمْ

आकाशांचा मालक आहे, त्याच्या शिवाय कोणीही परमेश्वर नाही. तो जीवन देतो व मृत्यू घडवितो. म्हणून अल्लाहवर विश्वास ठेवा व त्याच्या प्रेषित पैगम्बरावर, जो पवित्र आहे, जो अल्लाहवर व त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवतो, त्याचे अनुसरण करा की तुम्हास खरे मार्गदर्शन लाभेल.' (7:159)

आणि आम्ही तुम्हास मुळीच सर्व मानवजातीसाठी शुभवार्ता देणारा म्हणून व ताकीद करणारा, म्हणून पाठविले, पण बरेच लोक हे जाणत नाहीत. (34:29)

आणि तुमच्यासाठी अगदी खरोखरच, अनंत मोबदला आहे.

आणि तुम्ही खरोखरच उच्च व उत्कृष्ट नीतिमतेचे आहात (6:4-5)

मुहम्मद तुमच्यापैकी कोणाही पुरुषाचे वडील नाही पण (ते) अल्लाहचे प्रेषित व पैगम्बरांची मोहर आहेत., आणि अल्लाहला सर्व वस्तुमात्रांचे पूर्ण ज्ञान आहे. (33:41)

खरोखरच अल्लाहचे पैगम्बर तुमच्यासाठी एक उत्कृष्ट आदर्श आहेत, त्यांच्यासाठी जे अल्लाहची व शेवटच्या दिवसाची भीती ठेवतात व अल्लाहची खूप आठवण करतात. (33:22)

अल्लाह आणि त्याचे फरिस्ते (दूत) पैगंबरावर कृपाप्रसाद पाठवितात. हे श्रद्धावंतानो, तुम्ही सुद्धा (त्यांच्यासाठी) सुखाची प्रार्थना करावी आणि त्यांना शांततेची मानवंदना द्यावी. (33:57)

मुहम्मद अल्लाहचे प्रेषित आहेत. आणि जे त्यांच्याबरोबर आहेत, ते आपसात मऊ पण श्रद्धाहीनांसाठी कठोर असतात. तुम्ही त्यांना (नमाजा मध्ये) अल्लाहची कृपा व संमती मिळविण्यासाठी वाक्ताना व दंडमस्तक करताना पाहाल. त्यांच्या चेहऱ्यांवर त्यांची निशाणी असते, जी दंडमस्तक करण्यामुळे पडते. त्यांचे असे वर्णन 'जुन्या करारा'मध्ये आहे. 'नव्या करार' (बायबल) मध्ये त्यांचे वर्णन अशा बियासारखे आहे जे अंकुरते, मग बळकट व

جَمِيعًا الَّذِي لَهُ مُلْكُ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ
لَا إِلَهَ إِلَّا هُوَ يُحْيِي وَيُمِيتُ فَتَمْنُوا بِاللَّهِ وَرَسُولِهِ
الَّذِي آتَى الْآيَاتِ الَّذِي يُؤْمِنُ بِاللَّهِ
وَكَلِمَتِهِ وَأَتَّبِعُوهُ لَعَلَّكُمْ
تَهْتَدُونَ ﴿٥٩﴾ الأعراف: ٥٩

وَمَا أَرْسَلْنَاكَ إِلَّا كَافَّةً لِلنَّاسِ بَشِيرًا وَنَذِيرًا
وَلَكِنَّ أَكْثَرَ النَّاسِ لَا يَعْلَمُونَ ﴿٦٠﴾
سبأ: ٢٩
وَإِنَّ لَكَ لَأَجْرًا غَيْرَ مَمْنُونٍ ﴿٤﴾

وَإِنَّكَ لَعَلَى خُلُقٍ عَظِيمٍ ﴿٥﴾
القلم: ٥ - ٤

مَا كَانَ مُحَمَّدٌ أَبَا أَحَدٍ مِّن رِّجَالِكُمْ وَلَكِن رَّسُولَ اللَّهِ
وَخَاتَمَ النَّبِيِّينَ وَكَانَ اللَّهُ بِكُلِّ شَيْءٍ عَلِيمًا ﴿٤١﴾
الأحزاب: ٤١

لَقَدْ كَانَ لَكُمْ فِي رَسُولِ اللَّهِ أُسْوَةٌ حَسَنَةٌ لِّمَن كَانَ
يُرْجُوا اللَّهَ وَالْيَوْمَ الْآخِرَ وَذَكَرَ اللَّهَ كَذِكْرٍ ﴿٢٢﴾
الأحزاب: ٢٢

إِنَّ اللَّهَ وَمَلَائِكَتَهُ يُصَلُّونَ عَلَى النَّبِيِّ يَا أَيُّهَا الَّذِينَ
آمَنُوا صَلُّوا عَلَيْهِ وَسَلِّمُوا تَسْلِيمًا ﴿٥٧﴾
الأحزاب: ٥٧

مُحَمَّدٌ رَسُولُ اللَّهِ وَالَّذِينَ مَعَهُ أَشِدَّاءُ عَلَى الْكُفَّارِ رُحَمَاءُ
بَيْنَهُمْ تَرَاهُمْ رُكَّعًا سُجَّدًا يَبْتَغُونَ فَضْلًا مِّنَ اللَّهِ
وَرِضْوَانًا سِيمَاهُمْ فِي وُجُوهِهِمْ مِّنْ أَثَرِ السُّجُودِ
ذَٰلِكَ مَثَلُهُمْ فِي التَّوْرَةِ وَمِثْلَهُمْ فِي الْإِنجِيلِ كَرَّرَ

जाड होते. मग खोडावर ठाम उभे राहते, पेरणाऱ्यास आनंद देणारे, जे पाहून श्रद्धाहीन संतापाने जळतील. श्रद्धावंतांसाठी व सत्कर्म करणाऱ्यांसाठी अल्लाहने क्षमा व मोठ्या मोबदल्याचे वचन दिले आहे. (48:30)

म्हणा: 'जर तुम्ही अल्लाहशी प्रेम करत असाल तर माझे अनुसरण करा, (मग) अल्लाह तुमच्याशी प्रेम करील व तुमच्या चुकांची क्षमा देईल. आणि अल्लाह अत्यंत क्षमाशील व कृपाळू आहे.'

म्हणा: 'अल्लाह आणि (त्याचे) प्रेषिताचे आदेश पाळा'; पण जरी ते (या मार्गाहून) परततील तर (त्यांनी आठवण ठेवावे) की अल्लाह श्रद्धाहीनांशी प्रेम करत नाही. (3:32-33)

हे प्रेषिता, तुम्हास तुमच्या 'रब' (विधात्याकडून) काय प्रकट झाले आहे, ते (लोकांना) व्यक्त करावे; आणि जरी तुम्ही असे करत नाहीं तर त्याचा (अल्लाहचा) संदेश तुम्हीं पाहोचविला नाही असे होईल. आणि अल्लाह लोकांपासून तुमचे संरक्षण करील. नक्कीच अल्लाह श्रद्धाहीनांचे मार्गदर्शन करत नाही. (5:68)

أَخْرَجَ شَطْرَهُمْ فَتَارَهُمْ فَاسْتَعْلَظَ فَاسْتَوَىٰ عَلَىٰ
سُوقِهِمْ يُعْجِبُ الزَّاعِ لِيَغِيظَ بِهِمُ الْكُفَّارَ وَعَدَّ اللَّهُ
الَّذِينَ ءَامَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ مِنْهُمْ مَغْفِرَةً
وَأَجْرًا عَظِيمًا ﴿٣٠﴾

الفتح: २९ - ३०

قُلْ إِنْ كُنْتُمْ تُحِبُّونَ اللَّهَ فَاتَّبِعُونِي يُحْبِبْكُمُ اللَّهُ
وَيَغْفِرْ لَكُمْ ذُنُوبَكُمْ وَاللَّهُ غَفُورٌ رَحِيمٌ ﴿٣١﴾

قُلْ أَطِيعُوا اللَّهَ وَالرَّسُولَ فَإِنْ تَوَلَّوْا فَإِنَّ اللَّهَ لَا
يُحِبُّ الْكَافِرِينَ ﴿٣٢﴾

آل عمران: ३२ - ३३

يَأْتِيهَا الرَّسُولُ بَلِّغْ مَا أُنزِلَ إِلَيْكَ مِنْ رَبِّكَ وَإِنْ لَمْ
تَفْعَلْ فَمَا بَلَغْتَ رِسَالَتَهُ وَاللَّهُ يَعْصِمُكَ مِنَ
النَّاسِ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي الْقَوْمَ الْكَافِرِينَ ﴿٦٨﴾

المائدة: ६८

६. भक्ती

‘नमाज़’ (प्रार्थनेची औपचारिक पद्धत) हा इस्लामच्या पांच स्तंभापैकी दुसरा स्तंभ होय. पहिला स्तंभ म्हणजे ईश्वर (‘अल्लाह’) एकच आहे असा विश्वास ठेवणे. आपल्या सृष्टिकर्त्याची जीवश्च ओळख करून घेणे, त्याचे सहचर्य प्राप्त करण्याचा उपयुक्त उपाय म्हणजे ‘नमाज़’ होय. हे एक चैतन्य साधन आहे ज्यामुळे ईश्वर आपला धावा करणाऱ्याचे ऐकतो व त्याला साद देतो. इस्लामची नमाज़ पढण्याबाबतची संकल्पना अशी आहे की, अल्लाहच्या वैभवा समोर व महिमेसमोर विनयशीलतेने आपला आत्मा प्रवाहरूपाने त्याच्याकडे वळविणे व त्याच्या कृपाशील दये वर विश्वास ठेवणे. भक्तीत मानवाच्या व त्याच्या सृष्टीकर्त्याच्या दरम्यान कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसते.

आणि ते त्याची आज्ञा पाळण्यास खरे (व) प्रमाणिक होते म्हणून त्यांना फक्त अल्लाहची निष्ठा बाळगण्यासाठी आदेश देण्यात आले होते, आणि नमाज़ पढण्याचे व ज़कात (दान) देण्याचे (आदेश देण्यात आले होते). (98:6)

आणि हा सरळ मार्गावर (सन्मार्गावर) चालणाऱ्यांचा धर्म आहे. (51:57)

सूर्य उतरतेवेळी व फिका पडते वेळी नमाज़ पढा, व रात्रीचा काळोख होईपर्यंत आणि कुराण पठण (करण्याच्या वेळी) पहाटे. खरोखरच पहाटे (कुराणाचे) पठण करणे (अल्लाहला विशेषतः) आवडणारी गोष्ट होय.

आणि कर्तव्यापेक्षा अधिक निष्ठेच्या हेतुने यासाठी (कुराण पठण करण्यासाठी) रात्रीच्या (पुढच्या भागात) जागे व्हा. शक्य आहे की तुमचा ‘रब’ (विधाता) तुम्हास उदात्त दर्जा देऊ करेल. (17:79-80)

नमाज़ाची काळजी ठेवा, आणि मधल्या नमाज़ाची, आणि अल्लाहपुढे विनयाने उभे रहा. (2:239)

وَمَا أَمْرُو إِلَّا لِيَعْبُدُوا اللَّهَ مُخْلِصِينَ لَهُ الدِّينَ حُنَفَاءَ وَيُقِيمُوا الصَّلَاةَ وَيُؤْتُوا الزَّكَاةَ وَذَلِكَ دِينٌ الْقِيمَةِ ﴿٦﴾

الْبَيْتَةُ : ٦

وَمَا خَلَقْتُ الْجِنَّ وَالْإِنْسَ إِلَّا لِيَعْبُدُونِ ﴿٥٧﴾

الذَّارِيَاتُ : ٥٧

أَقِمِ الصَّلَاةَ لِدُلُوكِ الشَّمْسِ إِلَى غَسَقِ اللَّيْلِ وَقُرْآنَ الْفَجْرِ إِنَّ قُرْآنَ الْفَجْرِ كَانَ مَشْهُودًا ﴿٧١﴾

وَمِنَ اللَّيْلِ فَتَهَجَّدْ بِهِ نَافِلَةً لَكَ عَسَىٰ أَنْ يَبْعَثَكَ رَبُّكَ مَقَامًا مَّحْمُودًا ﴿٨٠﴾

بنی اسرائیل : ٧٩ - ٨٠

حَافِظُوا عَلَى الصَّلَوَاتِ وَالصَّلَاةِ الْوُسْطَىٰ وَقُومُوا لِلَّهِ قَانِتِينَ ﴿٧٦﴾

البقرة : ٢٣٩

७. उपवास करणे ('रोजा')

पवित्र कुराणानुसार चंद्रकालमानाच्या रमझान महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास करण्याचे विहित करण्यात आले आहे. ही एक अशी शिस्त आहे की, ज्यामुळे सदाचारीपणाची निष्ठा बळकट होते व उच्च आध्यात्मिक दर्जा प्राप्त करणे सहज शक्य होते. जो उपवास करतो त्याला ईश्वरीय देणगीची जाणीव होते व ते ज्ञान त्याला आध्यात्मिक विकासासाठी उपयोगी पडते.

हे विश्वास ठेवणाऱ्यांनो! उपवास तुमच्यासाठी विहित करण्यात आले आहे, जसे ते तुमच्या अगोदर (च्या लोकांसाठी विहित) करण्यात आले होते, जेणेकरून तुम्ही सदाचरणी व्हाल.

(विहित केलेली उपवासांची मुद्दत) उराविक क्रामांकाच्या दिवसांसाठी विहित करण्यात आली. पण तुमच्यापैकी जे कोण आजारी असतील अथवा प्रवासात असतील तर त्यांनी तेवढ्या (मोजलेल्या) दिवसांकरीता इतर दिवसांत (उपवास ठेवावे); आणि ज्यांना फार मुश्किलीने उपवास ठेवता येते तर त्यांनी प्रायश्चित्त म्हणून गरीबांना जेवण द्यावे. आणि जे कोण चांगले काम स्वतःहून (अल्लाहची) आज्ञा पाळण्याच्या हेतुने करतील ते त्यांच्यासाठी उत्तम आहे. आणि उपवास ठेवणे तुमच्यासाठी भल्याचे आहे, जरी तुम्हास याची जाणीव असली. (2:184-185)

يَا أَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا كُتِبَ عَلَيْكُمُ الصِّيَامُ
كَمَا كُتِبَ عَلَى الَّذِينَ مِن قَبْلِكُمْ
لَعَلَّكُمْ تَتَّقُونَ ﴿١٨٤﴾

أَيُّهَا مَعْدُونَةٌ فَمَنْ كَانَ مِنكُمْ
مَّرِيضًا أَوْ عَلَى سَفَرٍ فَعِدَّةٌ مِّنْ أَيَّامٍ أُخَرَ
وَعَلَى الَّذِينَ يُطِيقُونَهُ فِدْيَةٌ طَعَامُ
مِسْكِينٍ فَمَنْ تَطَوَّعَ خَيْرًا فَهُوَ خَيْرٌ لَّهُ وَأَن
تَصُومُوا خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ ﴿١٨٥﴾

البقرة: ١٨٤ - ١٨٥

८. 'ज़कात' – अल्लाहच्या प्रयोजनात धनाचा व्यय

पवित्र कुराणने संपत्तीवर लादलेल्या कराचा हेतु त्याच्या 'ज़कात' या नावांवरूनच स्पष्ट होतो. 'ज़कात' चा अर्थ आहे 'जो शुद्धी करतो, वाढ करतो'. पूर्ण संपत्तीतून समाजाचा हिस्सा काढल्यावरच धन शुद्ध होते व ते वापरण्यास अधिकार निर्माण होतो आणि अशा वसूलीने समाजसेवेची कामे होऊन समाजाचे कल्याण होते. 'ज़कात' इस्लामचा तीसरा स्तंभ आहे व त्यामुळे माणसांवर समाजाची व समाजबांधवांच्या जबाबदारीची जाणीव ठेवण्याबाबत देण्यात आलेल्या शिकवणुकीचे महत्व प्रकट होते.

आणि प्रार्थना कर (नमाज़ पढा) व (ज़कात) दान द्या, आणि जे तुमच्याशी विनयशील असतात त्यांच्याशी विनयाने वागा. (2:44)

म्हणून नातलगांना त्यांच्या हक्काचा भाग द्या, आणि गरजूंना आणि यात्रेकरूंना. अल्लाहची संमती मिळविणाऱ्यांसाठी हे उत्तम (मार्ग) आहे, आणि हेच (लोक) आहेत ज्यांना भरभराट लाभेल. (30:39)

आणि त्यांच्या संपत्तीत मागणाऱ्यांचा हिस्सा असतो (त्यांचाही) जे मागू शकले नाही. (51:20)

आणि ते ज्यांच्या संपत्तीत जो (मदत) मागतो त्यांच्यासाठी व (जो मागत नाही) त्यांच्यासाठी ही एक जाणीवपूर्वक देय केलेला हिस्सा असतो. (70:25-26)

दान फक्त गरीब व गरजूंसाठी असते व त्यांच्यासाठी जे या कामांशी संबंधित आहेत, आणि त्यांच्यासाठी ज्यांची मने सावरायची आहेत, आणि बंदिस्तांना मुक्त करण्यासाठी, आणि कर्जपीडितांसाठी आणि अल्लाहच्या मार्गात (खर्च)

وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَآتُوا الزَّكَاةَ وَارْكعُوا مَعَ الرَّاكِعِينَ ﴿٤٤﴾
البقرة: ४४

فَاتِ ذَا الْقُرْبَىٰ حَقَّهُ وَالْمَسْكِينِ وَابْنِ السَّبِيلِ ذَٰلِكَ خَيْرٌ لِلذَّيْبِ يُرِيدُونَ وَجْهَ اللَّهِ وَأُولَٰئِكَ هُمُ الْمُفْلِحُونَ ﴿٣٩﴾
الروم: ३९

وَفِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ ﴿٢٠﴾

الذاريات: २०

وَالذَّيْبِ فِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُومٌ ﴿٢٥﴾

لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ ﴿٢٦﴾
المارج: २० - २६

إِنَّمَا الصَّدَقَتُ لِلْفُقَرَاءِ وَالْمَسْكِينِ وَالْعَمِلِينَ عَلَيْهِ وَالْمَوْلَقَةَ فَلُوْمُهُمْ فِي الرِّقَابِ وَالْغَرَمِينَ

‘जकात’ – अल्लाहच्या प्रयोजनात धनाचा व्यय

करण्यासाठी आणि यात्रेकरूसाठी – हे अल्लाहकडून आदेश आहेत. आणि अल्लाह सर्व जाणणारा व बुद्धिवंत आहे.
(9:60)

हे विश्वास ठेवणाऱ्यांनो! आम्ही तुम्हास काय दिले आहे, त्यातून खर्च करा या आधी की असा दिवस यावा की जेव्हा काही खरेदी विक्री होणार नाही, कोणाची मैत्री राहणार नाही व कोणाची मध्यस्थी (एकली) जाणार नाही; आणि जे (अल्लाहवर) विश्वास ठेवत नाहीत ते (स्वतःचे) नुकसान करून घेत आहेत.
(2:255)

जे अल्लाहच्या मार्गात आपले धन खर्च करतात त्यांची उपमा धान्याच्या अश्या बियाण्यांशी होईल ज्याच्यातून अनेक कण उत्पादित होतात, प्रत्येक कणास शंभर दाणे आणि अल्लाह (त्यास) आणखी गुणवितो (भरभरट देतो) ज्यांना तो पसंत करतो; आणि अल्लाह फार उदार व सर्व जाणणारा आहे.

जे अल्लाहच्या मार्गात आपले धन खर्च करतात ते नंतर (त्याबद्दल) टोमणे देत नाहीत अथवा नुकसान समजत नाहीत. कारण त्यांचा मोबदला त्यांच्या विधात्याकडेच असतो आणि (त्यामुळे) त्यांना काही भीती अथवा दुःख होणार नाही.
(2:262-263)

आणि ते अल्लाहची संमती मिळविण्यासाठी व आपल्या आत्म्यास धैर्यवान करण्यासाठी आपले धन खर्च करतात, त्यांचे उदाहरण अशा उच्च स्थानावर असलेल्या बगीच्याचे होईल की ज्यावर जेव्हा खूप पाउस पडला तर दुप्पट फळांचे उत्पन्न देतो. आणि खूप पाउस पडला नाही तर थोडा पाउस (ही पुरतो). आणि अल्लाह तुमचे आचरण पाहत आहे.
(2:266)

आणि जे आपले धन दिवसात व रात्रीत, गुप्तपणे व उघडपणे खर्च करतात, त्यांच्यासाठी मोबदला त्यांच्या विधात्याकडे आहे; त्यांच्यावर काही भीती (येणार) नाही किंवा त्यांना दुःख ही होणार नाही.
(2:275)

وَفِي سَبِيلِ اللَّهِ وَأَبْنِ السَّبِيلِ فَرِيضَةً مِّنَ اللَّهِ
وَاللَّهُ عَلَيْهِمْ حَكِيمٌ ﴿٦٠﴾ التوبة: ६०

يَأْتِيهَا الَّذِينَ ءَامَنُوا أَنفَقُوا مِمَّا رَزَقْتُمْ مِّن قَبْلِ
أَنْ يَأْتِي يَوْمَ لَا بَيْعٌ فِيهِ وَلَا خُلَّةٌ وَلَا شَفْعَةٌ
وَالكُفْرُونَ هُمُ الظَّالِمُونَ ﴿١٥٥﴾

البقرة: २००

مَثَلُ الَّذِينَ يُنْفِقُونَ ءَمْوَالَهُمْ فِي سَبِيلِ اللَّهِ
كَمَثَلِ حَبَّةٍ أَنبَتَتْ سَبْعَ سَنَابِلٍ فِي كُلِّ
سُنْبُلَةٍ مِائَةٌ حَبَّةٌ وَاللَّهُ يُضْعِفُ لِمَنْ يَشَاءُ وَاللَّهُ
وَاسِعٌ عَلِيمٌ ﴿٢٦٦﴾

الَّذِينَ يُنْفِقُونَ ءَمْوَالَهُمْ فِي سَبِيلِ اللَّهِ ثُمَّ
لَا يَتَّبِعُونَ مَا أَنفَقُوا مَنًّا وَلَا أَذَى لَهُمْ
أَجْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ وَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ

وَلَا هُمْ يَحْزَنُونَ ﴿٢٦٦﴾ البقرة: २६२ - २६३

وَمَثَلُ الَّذِينَ يُنْفِقُونَ ءَمْوَالَهُمْ ابْتِغَاءَ
مَرْضَاتِ اللَّهِ وَتَنبِيئًا مِّنْ أَنفُسِهِمْ كَمَثَلِ
جَنَّةٍ بَرْنُورَةٍ ءَصَابَهَا وَايِلٌ فَءَأْتَتْ أَكْطَافَهَا
ضِعْفَيْنِ فَإِن لَّمْ يُصِبْهَا وَايِلٌ فَطَلٌ وَاللَّهُ
بِمَا تَعْمَلُونَ بَصِيرٌ ﴿٢٦٦﴾ البقرة: २६६

الَّذِينَ يُنْفِقُونَ ءَمْوَالَهُمْ بِأَيْدِيهِمْ وَالتَّهَكُّرِ
سِرًّا وَعَلَانِيَةً فَلَهُمْ أَجْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ
وَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ ﴿٢٧٥﴾

البقرة: २७०

'जकात' - अल्लाहच्या प्रयोजनात धनाचा व्यय

पाहा, अल्लाहच्या मार्गात खर्च करण्यासाठी तुम्हास सांगण्यात येत आहे. पण तुमच्यापैकी काही (जण) कंजूष आहेत. आणि जो कोण कंजूष आहे तो (खरोखरच) स्वतःच्या जीवाकरता कंजूष असतो. आणि अल्लाह स्वयंसमृद्ध आहे, आणि तुम्हीच गरजू आहात. आणि जरी तुम्ही (या आवाहनाला) पाठ दाखविले तर तुमच्या जागी तो (अल्लाह) इतर लोकांना आणेल आणि ते तुमच्या सासखे असणार नाहीत. (47:39)

هَذَا أَنْتُمْ هَتُّوْلَاءٌ تَدْعُوْنَ لِئِنْفِقُوْا فِي سَبِيْلِ اَللّٰهِ
فَمِنْكُمْ مَنْ يَبْخُلُ وَمَنْ يَبْخُلْ فَإِنَّمَا يَبْخُلْ
عَنْ نَفْسِهِ ۗ وَاللّٰهُ الْعَقِيْبُ ۗ وَأَنْتُمْ الْفُقَرَاءُ ۗ وَإِن
تَتَوَلَّوْا يَسْتَبْدِلْ قَوْمًا غَيْرَكُمْ ثُمَّ لَا يَكُوْنُوْا
أَمْثَلَكُمْ ﴿٣٩﴾

محمد: ३९

९. 'हज' - तीर्थ. 'काबा' - अल्लाहचे घर

पवित्र कुराणामध्ये मुसलमानांना आयुष्यात एकदा मक्केची तीर्थ यात्रा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र एखाद्याचे सामर्थ्य नसेल अथवा यात्रा सुरक्षित होत नसेल तर तो अपवाद आहे. तीर्थचि केन्द्रस्थान 'काबा' आहे जे कुराणाप्रमाणे अल्लाहच्या भक्तीसाठी बनवलेले पहिले घर आहे. तीर्थाच्या हेतु म्हणजे मुसलमानांमध्ये आंतर-राष्ट्रीय बंधुत्वाची भावना निर्माण करणे व विशिष्ट संस्कारान्वये तीर्थकरूंच्या मनांत असा ठसा बसावा की त्यांच्या जीवनाचे लक्ष्य व केंद्रस्थान अल्लाह आहे.

(जे अल्लाहवर) विश्वास ठेवत नाहीत, आणि (लोकांना) अल्लाहने (दर्शविलेल्या) मार्गाकडे व पवित्र मशीदीकडे (जाण्यास) अडवितात, जे आम्हीं सर्व लोकांसाठी बरोबरीत नेमले, ते तिकडचे रहिवाशी असोत अथवा ओसाड भागातून आलेले अभ्यागत असोत. आणि जो कोणी त्यात वाईट वृत्तिने सत्याच्या मार्गापासून मार्गच्युति करावयाचे प्रयत्न करतो - आम्ही त्यांना तीव्र दंडाचा अनुभव करून देऊ.

आणि (त्या वेळेची आठवण करा) जेव्हां आम्हीं इब्राहीमला मुक्रर झालेल्या घराबाबत कळविले (आणि म्हणालो), 'माझ्या बरोबर कुणालाही.सहभागी मानु नका, आणि माझे घर भ्रमंती करणाऱ्यांसाठी व तेथे उभे राहणाऱ्यांसाठी व नतमस्तक होणाऱ्यांसाठी (आणि नमाजासाठी) दंडमस्तक करणाऱ्यांसाठी स्वच्छ ठेवा.

आणि मानवाला तीर्थ करण्याची आज्ञा घोषित करून द्या. ते तेथे पायाने येतील, अथवा सडपातळ टंटावर येतील, प्रत्येक दुर्गम रस्त्याने ते येतील.

إِنَّ الَّذِينَ كَفَرُوا وَيَصُدُّونَ عَن سَبِيلِ اللَّهِ
وَالْمَسْجِدِ الْحَرَامِ الَّذِي جَعَلْنَاهُ لِلنَّاسِ سَوَاءً
الْعَنَافِ فِيهِ وَالْبَاءِ وَمَنْ يُرِدْ فِيهِ بِالْحَادِ
يُظَلَمِ نُذُفَةً مِّنْ عَذَابٍ أَلِيمٍ ﴿٦٦﴾

وَإِذْ بَوَّأْنَا لِإِبْرَاهِيمَ مَكَانَ الْبَيْتِ أَنْ لَا
تُشْرِكْ بِي شَيْئًا وَطَهَّرَ بَيْتِيَ لِلطَّائِفِينَ
وَالْقَائِمِينَ وَالرُّكَّعِ السُّجُودِ ﴿٦٧﴾

وَأَذِّنْ فِي النَّاسِ بِالْحَجِّ يَا تَوْكُ رِجَالًا وَعَلَى
كُلِّ ضَامِرٍ يَأْتِينَكَ مِنْ كُلِّ فَيْجٍ عَمِيقٍ ﴿٦٨﴾

‘हज’ – तीर्थ. ‘काबा’ – अल्लाहचे घर

‘की ते (त्याचे) फायदे अनुभवतील आणि नेमलेले दिवसात त्यांना अल्लाहने पुरविलेले (अनेक तऱ्हेचे) चतुष्पाद प्राण्यांवर अल्लाहचे नांवाचा उल्लेख करतील. मग त्यास खावे व दुखिताना व गरजूंना खाऊ घालावे.’

‘मग त्यांना शुद्धिकरण्याची आवश्यक ती विधी आणि प्रतिज्ञेची प्रतिपूर्ती करू द्या, आणि ‘प्राचीन घराची’ भ्रमंती घेऊ द्या.’ (22:26-30)

यात उघड चिन्हें आहेत; ही इब्राहीमची जागा आहे; आणि जो कोण यात दाखल होतो, शांततेत दाखल होतो. आणि या घराचे तीर्थ करणें हे एक मानवांनी – जे याकरीता समर्थ असतील – अल्लाहसाठी करावयाचे कर्तव्यकर्म, आहे. आणि जो कोण विश्वास ठेवत नाही (त्यांनी लक्षात ठेवावे) की अल्लाह खरोखरच सर्व प्राण्याहून स्वायत्त आहे. (3:98)

हज्ज (करण्याचे) महिने सर्वपरिचित आहेत; मग ज्यांनी त्या महिन्यात हे तीर्थ करण्याचे ठरविले आहे (त्यांनी आठवण ठेवावी की) तीर्थाच्या काळात वाईट बोलणें, पाप करणें, भांडणें या पासून दूर राहावे. आणि जे काही चांगले तुम्ही करता, अल्लाह ते जाणतो. आणि तुमच्यासाठी (आवश्यक तो) पुरवठा ठेवा, आणि खात्रीने सर्वांत चांगली तरतूद सदाचारीपणा आहे. आणि हे समजूतदारानो (फक्त) माझीच भीती ठेवा. (2:198)

لِيَشْهَدُوا مَنَافِعَ لَهُمْ وَيَذْكُرُوا اسْمَ اللَّهِ فِي
أَيَّامٍ مَّعْلُومَاتٍ عَلَىٰ مَا رَزَقَهُمْ مِّن رَّبِّهِمْ
أَلَّا تَعْبُرُوا فُكُورًا مِنْهَا وَأَطْعِمُوا الْبَائِسَ الْفَقِيرَ ﴿٢٦﴾
ثُمَّ لِيَقْضُوا تَفَثَهُمْ وَلِيُوفُوا نَدْوَاهُمْ
وَلِيَطُوفُوا بِالْبَيْتِ الْعَتِيقِ ﴿٢٧﴾ الحج: २६ - ३०

فِيهِ ءَايَاتٌ يَّبَيِّنُ مَقَامُ إِبْرَاهِيمَ ۖ وَمَنْ دَخَلَهُ كَانَ
ءَامِنًا ۗ وَلِلَّهِ عَلَى النَّاسِ حِجُّ الْبَيْتِ أَمِنَ اسْتِطَاعَ
إِلَيْهِ سَبِيلًا ۗ وَمَنْ كَفَرَ فَإِنَّ اللَّهَ غَنِيٌّ عَنِ
الْعَالَمِينَ ﴿٢٨﴾

آل عمران: ९८

الْحَجُّ أَشْهُرٌ مَّعْلُومَاتٌ ۖ فَمَنْ فَرَضَ فِيهِنَّ
الْحَجَّ فَلَارْفَةَ ۚ وَأَلْفُسُوقٌ ۚ وَلَا جِدَالَ فِي
الْحَجِّ ۗ وَمَا تَفَعَّلُوا مِنْ خَيْرٍ يَعْلَمَهُ اللَّهُ
وَنَزَرَوْهُ ۗ فَإِنَّ خَيْرَ الزَّادِ التَّقْوَىٰ
وَأَتَّقُوا ۖ يَا أُولِيَ الْأَلْبَابِ ﴿٢٩﴾

البقرة: १९८

१०. पवित्रसंदेश समस्त मानवजाती पर्यंत पोहोचविणें

अल्लाहचा संदेश पोहोचविताना संबधित माणसांचा कल, विचार इ. बाबतच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे जरूरीचे आहे. हेतु असा की, त्या माणसांवर ईश्वरीय संदेशाची जाणीव व त्याचे महत्त्व स्पष्ट व्हावे व त्याला त्याचे महत्त्व ओळखणें सुलभ जावे व सत्य स्वीकारण्यास ते प्रवृत्त व्हावे. या सिद्धान्ताचे चांगले उदाहरण म्हणजे मूसा (अ.) व हारुन (अ.) यांना फिरऔनकडे जाऊन ताकीद देण्याबाबत दिलेली सूचना.

आणि वक्तृत्वात त्यापेक्षा उत्तम कोण आहे जो (लोकांना) अल्लाहकडे बोलवितो आणि सत्कर्म करतो आणि म्हणतो, 'मी निश्चितपणें (अल्लाहची) शरण घेणाऱ्यांपैकी आहे.'

आणि चांगले अन् वाईट एक साखे नसते. (पापांना) चांगल्या वागणुकीने दूर ठेवावे. आणि पहावे की जो तुमच्याशी शत्रुत्व ठेवत होता तो तुमच्या प्रेमळ मित्रासारखा होईल.

पण असे करणें दृढनिश्चयी (लोकां) शिवाय इतरांना व ज्यांच्याकडे अनेक चांगले गुण आहेत अशा शिवाय इतरांना शक्य होत नाही. (41:34-36)

तुमच्या विधात्याच्या मार्गाकडे सुज्ञपणानें व चांगल्या आग्रहाने बोलवा; व त्यांच्यांशी उत्तम रीतीने चर्चा करावी. खात्रीने तुमचा प्रभु उत्तम जाणतो की कोण आपल्या मार्गाहून पथभ्रष्ट झाला आहे; आणि जे खऱ्या मार्गावर आहेत, त्यांना तो जाणतो.

وَمَنْ أَحْسَنُ قَوْلًا مِّمَّنْ دَعَا إِلَى اللَّهِ وَعَمِلَ
صَالِحًا وَقَالَ إِنِّي مِنَ الْمُسْلِمِينَ ﴿٣٤﴾

وَلَا تَسْتَوِ الْحَسَنَةُ وَلَا السَّيِّئَةُ ادْفَعْ بِالَّتِي هِيَ
أَحْسَنُ فَإِذَا الَّذِي بَيْنَكَ وَبَيْنَهُ عَدَاوَةٌ كَأَنَّهُ
وَكِيٌّ حَمِيمٌ ﴿٣٥﴾

وَمَا يُلْقِيهَا إِلَّا الَّذِينَ صَبَرُوا وَمَا يُلْقِيهَا إِلَّا
أَذْوُ حَظِّ عَظِيمٍ ﴿٣٦﴾ حم السجدة: ३४ - ३६

أَدْعُ إِلَى سَبِيلِ رَبِّكَ بِالْحُكْمَةِ وَالْمَوْعِظَةِ الْحَسَنَةِ
وَجِدْ لَهُم بِالَّتِي هِيَ أَحْسَنُ إِنَّ رَبَّكَ هُوَ أَعْلَمُ
بِمَنْ ضَلَّ عَنْ سَبِيلِهِ وَهُوَ أَعْلَمُ بِالْمُهْتَدِينَ ﴿٣٦﴾

पवित्रसंदेश समस्त मानवजाती पर्यंत पोहोचविणे

आणि (जुलुम करणाऱ्यांना) शिक्षा (दयावयाची झाल्यास) तर (त्यांना) त्या प्रमाणात शिक्षा द्यावी ज्या प्रमाणात तुमच्यावर अत्याचार झाले होते; पण जर तुम्हीं सहनशीलता दाखवाल तर तेव्हां खात्रीने सहनशीलतासाठी ते उत्तम आहे. (16:126-127)

आणि तुम्ही सोशीकपणा बाळगा; आणि खरोखरच तुझा सोशीकपणा ठेवणे अल्लाहच्या (सहाय्यानेच शक्य) आहे. आणि त्यांनी केलेले कटामुळे शोक करू नका व दुःखित होऊ नये.

खरोखरच अल्लाह सदाचाऱ्यांसाठी व जे चांगले कृत्य करतात त्यांच्या बाजूने आहे. (16:128-129)

आणि जर मूर्तिपूजकांपैकी कोणी तुमच्याकडून संरक्षण मागितले तर त्यांना संरक्षण द्यावे, जेणे करून तो अल्लाहचा संदेश ऐकू शकेल; मग त्याला त्याच्या सुरक्षतेच्या ठिकाणी पोहोचवा. याचे कारण की ते ज्ञान नसलेले लोक आहेत. (9:6)

आणि जे खोट्या देवांची आपण पूजा करू नये म्हणून त्यांच्या त्याग करतात - त्यांच्यांसाठी आनंदाची वार्ता आहे. म्हणून माझ्या दासांना आनंदाची वार्ता द्या.

जे (अल्लाहच्या) शब्दाला ऐकतात आणि त्याचे उत्तम अनुसरण करतात. हे तेच आहेत ज्यांना अल्लाहाने मार्गदर्शन केले व तेच समजूतदार आहेत. (39:18-19)

وَإِنْ عَاقَبْتُمْ فَعَاقِبُوا بِمِثْلِ مَا عُوْقِبْتُمْ بِهِ
وَلَكُمْ صَبْرٌ لَّهُوَ خَيْرٌ لِلصَّابِرِينَ ﴿١٢٦﴾

وَأَصْبِرْ وَمَا صَبْرُكَ إِلَّا بِاللَّهِ وَلَا تَحْزَنْ عَلَيْهِمْ
وَلَا تَكُ فِي ضَيْقٍ مِّمَّا يَمْكُرُونَ ﴿١٢٨﴾

إِنَّ اللَّهَ مَعَ الَّذِينَ اتَّقَوْا وَالَّذِينَ هُمْ يُحْسِنُونَ ﴿١٢٩﴾

النحل १२६ - १२९

وَإِنْ أَحَدٌ مِنَ الْمُشْرِكِينَ اسْتَجَارَكَ فَأَجِرْهُ حَتَّى
يَسْمَعَ كَلِمَ اللَّهِ ثُمَّ اتَّلِغْهُ مَأْمَنَهُ ذَلِكَ بِأَنَّهُمْ قَوْمٌ لَا
يَعْلَمُونَ ﴿٦﴾

التوبة: ६

وَالَّذِينَ اجْتَنَبُوا الطَّاغُوتَ أَنْ يَعْبُدُوهَا وَأَنَابُوا إِلَى اللَّهِ لَهُمُ
الْبَشْرَىٰ فَبَشِّرْ عِبَادِ ﴿١٨﴾

الَّذِينَ يَسْتَمِعُونَ الْقَوْلَ فَيَتَّبِعُونَ أَحْسَنَهُ أُولَٰئِكَ
الَّذِينَ هَدَاهُمُ اللَّهُ وَأُولَٰئِكَ هُمْ أُولُو الْأَلْبَابِ ﴿١٩﴾

الزمر: १८ - १९

११. शिष्टाचार, नीतितत्त्व व वर्तणुक

पवित्र कुराण जीवनाचा स्विकार करण्याचे आदेश देत आहे, त्याप्रति नकारात्मक दृष्टिकोण घेण्याची किंवा सन्यास अथवा वैराग्य घेण्याची मनाई करित आहे. सदाचारचे जीवन कंठण्यास ईश्वराने देणगीरूपाने दिलेल्या गुणांचा व सामर्थ्याचा तोलाने उपयोग करणे हा जीवनाचा नियम आहे. या सर्वसाधारण नियमाला धरून, पवित्र कुराण मानवाच्या नैतिक व आध्यात्मिक मोलांच्या विकासासाठी तपशीलवार सूचना निर्देशित करित आहे. यांचा हेतु मानवाच्या सर्व शक्तींचा व गुणांचा हितावह व समन्वयक असा परिपूर्ण विकास घडवा.

खात्रीने सर्व श्रद्धावंत भाऊ आहेत. म्हणून भावांमध्ये सलोखा आणावा, आणि फक्त अल्लाहची भीती ठेवा की तुमच्यावर दया व्हावी.

हे श्रद्धावंतानो! कुणीही पुरुषाने दुसऱ्याला हसू नये जे त्यांच्यापेक्षा चांगले असू शकतात. तसेच स्त्रीयांनीही दुसऱ्या स्त्रीयांचा (उपहास करू नये) ज्या त्यांच्यापेक्षा चांगल्या असू शकतात. आणि तुम्ही आपल्याच लोकांची बदनामी करू नये किंवा (एकमेकांना) टोपण नावांने बोलवू नये. खरोखरच माणसांनी श्रद्धा (बाळगल्यावर) त्याचा लौकिक (वाईट) असणें हे बरोबर नाही. आणि जे पश्चाताप करित नाही ते अत्याचारी होत.

हे श्रद्धावंतानो! फार संशय करणें टाळा ; कारण काही प्रसंगात संशय (ठेवणें) पाप आहे. आणि गुफरीतीने टेहळनी (खाजगी गोष्टींवर दृष्टि ठेवणें) करू नये व एकमेकांची पाठीमागे निंदा करू नये. तुमच्यातला कोणी आपल्या मेलेल्या भावाचे मांस खाणे पसंत करील? खात्रीने

إِنَّمَا الْمُؤْمِنُونَ إِخْوَةٌ فَأَصْلِحُوا بَيْنَ أَخَوِيكُمْ وَاتَّقُوا
اللَّهَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ ﴿١١﴾

يَأَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا لَا تَسْخَرُوا مِنْ قَوْمٍ عَسَىٰ أَنْ
يَكُونُوا خَيْرًا مِنْهُمْ وَلَا نِسَاءً مِنْ نِسَاءِ عَسَىٰ أَنْ يَكُنَّ خَيْرًا
مِّنْهُنَّ وَلَا تَلْمِزُوا أَنفُسَكُمْ وَلَا تَنَابَرُوا بِالْأَلْقَابِ
يَسُئِرُ إِلَيْكُمْ الْفُسُوقُ بَعْدَ الْإِيمَانِ وَمَنْ لَّمْ يَتُبْ
فَأُولَٰئِكَ هُمُ الظَّالِمُونَ ﴿١٢﴾

يَأَيُّهَا الَّذِينَ آمَنُوا اجْتَنِبُوا كَثِيرًا مِّنَ الظَّنِّ إِنَّ بَعْضَ
الظَّنِّ إِثْمٌ وَلَا يَجْتَسِسُوا وَلَا يَجْتَبَّ بَعْضُكُمْ بَعْضًا

शिष्टाचार, नीतितत्त्व व वर्तणुक

ही किळसवाणी गोष्ट आहे. आणि अल्लाहची भीती ठेवा. खात्रीने अल्लाह वारंवार दया करणारा व कृपाळू आहे.
(49:11-13)

आणि अल्लाहची भक्ति करा व इतर कोणालाही त्याचा सहभागी ठरवू नका. आणि आई वडिलांशी, नातेवाईकांशी, अनाथांशी व गरिबांशी आणि तुमच्या शेजाऱ्यांशी जे तुमचे नातेवाईक असो अथवा अलिप्त असो, आणि तुमच्या सोबती असणाऱ्यांशी आणि यात्रेकरूंशी, आणि तुमच्या उजव्या हाताखाली असणाऱ्यांशी (म्हणजे तुमच्या अधिपत्याखाली असणारे) (या सर्वांशी) उपकाराने वागा. निश्चितपणे अल्लाह गविष्ठाना व बदाईखोरंना पसंत करत नाही.

आणि जे कंजूष आहेत आणि इतरांना पण कंजूषी करण्यास सांगतात आणि अल्लाहने कृपेने दिली असलेली मालमत्ता लपवितात. आणि श्रद्धाहिनांसाठी आम्ही अवमानात्मक दंड विहित केले आहेत.

आणि जे आपले धन लोकांना दाखविण्यासाठी खर्च करतात, आणि अल्लाहवर व शेवटच्या दिवसावर विश्वास ठेवत नाही. आणि जो कोण सैतानाच्या संगतीत असतो (त्याला कळू द्या की) तो वाईट सोबती आहे.

(4:37-39)

खरोखरच अल्लाह न्यायबुद्धि (ठेवण्याचे) हुकुम देत आहे, आणि दुसऱ्यांचे भले करण्याचे; आणि नातलगांचे भले करण्याचे; आणि बीभत्सपणाची व दुष्कृत्यांची व पापांची मनाई करत आहे. तो तुम्हाला समजावतो की तुम्ही लक्ष द्यावे.

आणि तुम्ही ठरविल्यावर अल्लाहच्या कराराला पूरे करा; आणि शपथांना दृढ केल्यावर जेव्हा तुम्ही अल्लाहला साक्षी ठेवून शपथ घेतली असेल, (ती) तोडू नका. आणि जे तुम्ही करता खरोखर अल्लाह ते सर्व जाणतो.

أَيُّحِبُّ أَحَدُكُمْ أَنْ يَأْكُلَ لَحْمَ أَخِيهِ مَيْتًا فَكَرِهْتُمُوهُ وَاتَّقُوا اللَّهَ إِنَّ اللَّهَ تَوَّابٌ رَحِيمٌ ﴿١٣﴾

الحجرات: ११ - १३

وَأَعْبُدُوا اللَّهَ وَلَا تُشْرِكُوا بِهِ شَيْئًا
وَبِالْوَالِدَيْنِ إِحْسَانًا وَبِذِي الْقُرْبَىٰ وَالْيَتَامَىٰ
وَالْمَسْكِينِ وَالْجَارِ ذِي الْقُرْبَىٰ وَالْجَارِ
الْجُنُبِ وَالصَّاحِبِ بِالْجَنبِ وَابْنِ
السَّبِيلِ وَمَا مَلَكَتْ أَيْمَانُكُمْ إِنَّ اللَّهَ لَا
يُحِبُّ مَنْ كَانَ مُخْتَالًا فَخُورًا ﴿٣٧﴾
الَّذِينَ يَبِخَلُونَ وَيَأْمُرُونَ النَّاسَ
بِالْبَخْلِ وَيَكْتُمُونَ مَاءً آتَاهُمُ اللَّهُ
مِنْ فَضْلِهِ وَأَعْتَدْنَا لِلْكَافِرِينَ عَذَابًا
مُهِينًا ﴿٣٨﴾

وَالَّذِينَ يُنْفِقُونَ أَمْوَالَهُمْ رِئَاءَ النَّاسِ وَلَا
يُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَلَا بِالْيَوْمِ الْآخِرِ وَمَنْ يَكُنِ
الشَّيْطَانُ لَهُ فَرِيضَةً فَإِنَّهُ قَرِينًا ﴿٣٩﴾

النساء: ३७ - ३९

إِنَّ اللَّهَ يَأْمُرُ بِالْعَدْلِ وَالْإِحْسَانِ وَإِيتَاءِ ذِي
الْقُرْبَىٰ وَيَنْهَىٰ عَنِ الْفَحْشَاءِ وَالْمُنْكَرِ
وَالْبَغْيِ يَعِظُكُمْ لَعَلَّكُمْ تَذَكَّرُونَ ﴿٤١﴾

وَأَوْفُوا بِعَهْدِ اللَّهِ إِذَا عَاهَدْتُمْ وَلَا تَنْقُضُوا
الْأَيْمَانَ بَعْدَ تَوْكِيدِهَا وَقَدْ جَعَلْتُمُ اللَّهَ
عَلَيْكُمْ كَفِيلًا إِنَّ اللَّهَ يَعْلَمُ مَا تَعْمَلُونَ ﴿٤٢﴾

आणि त्या स्त्री सारखे होवु नका ज्यांनी आपल्या पिंजलेल्या सूताला बटक झाल्यावर तुकडे तुकडे करते. तुम्हीं आपल्या शपथांना आपसात कपटाचे साधन बनवता या भीतीने की एक गट दुसऱ्यापेक्षा ताकदवान होऊ नये. अल्लाह तुम्हास अशावेळी अजमावतो आणि प्रलयकाळाच्या दिवशी तुमच्यातले सर्व भेद तुम्हाला स्पष्टपणे दाखविण्यात येईल. (16:91-93)

हे विश्वास ठेवण्याऱ्यांनो! तुम्ही न्यायावर काटेकोरपणे अटळ राहावे. आणि अल्लाहसाठी (सत्यानेच) साक्ष द्या, जरी अशी साक्ष तुमच्या किंवा तुमच्या आई वडिलांच्या, किंवा तुमच्या नातलगांच्या विरुद्ध जाईल. तो (म्हजे ज्याच्या विरुद्ध साक्ष जाते) श्रीमंत असो अथवा गरीब असो अल्लाह त्या दोघांचा (तुमच्या पेक्षा) जास्त काळजी घेणार आहे. म्हणून तुम्ही क्षुद्र संकुचित हेतु ठेवु नका की तुमच्या न्यायी होण्यास (बाधा होईल). आणि जरी तुम्ही (सत्याला) लपवाल अथवा टाळाल (मग आठवण ठेवा की) तुम्ही काय करतात ते अल्लाह खूप जाणतो. (4:136)

गैरशिस्तीने जाहिर बोलणे (ही गोष्ट) अल्लाहला आवडत नाही. तथापि (जो कोण) दुखावलेला (गेल्या असेल) तो (त्याच्यावर झालेल्या अन्यायाबाबत) बोलू शकतो. खरोखर अल्लाह सर्व ऐकणारा व सर्व जाणणारा आहे.

जरी तुम्ही सत्कर्माला उघड कराल अथवा गुप्त ठेवाल अथवा दुष्कृत्यास क्षमा कराल, अल्लाह निश्चितपणे पापांना क्षमा करणारा (व) सर्व सामर्थ्यवान (आहे).

(4:149,150)

हे विश्वास ठेवणाऱ्यांनो! तुम्हीं अल्लाहच्या प्रयोजनात दृढ व्हा, न्यायी साक्ष द्या आणि कोणांशी तुमचा रोष तुमच्या न्यायी (सत्याने) साक्ष देण्यापासून तुमचे मन वळविण्यास कारणीभूत होऊ नये. (नेहमी) न्यायी रहा तसे करणे सदाचारीपणाचे जवळ (येणे आहे). आणि अल्लाहची भीती ठेवा खात्रीने, तुम्ही काय करता ते अल्लाह जाणतो.

وَلَا تَكُونُوا كَالَّذِي نَقَصَتْ غَزَلَهَا مِنْ بَعْدِ قَوَّةٍ أَنْ كَيْتًا تَشَخَّرُونَ أَتَمَنَّوْكُمْ دَخَلًا بَيْنَكُمْ أَنْ تَكُونَ أُمَّةٌ هِيَ أَرْبَىٰ مِنْ أُمَّةٍ إِنَّمَا يَبْلُوكُمْ اللَّهُ بِهِ ۗ وَلَيَبَيِّنَنَّ لَكُمْ يَوْمَ الْقِيَامَةِ مَا كُنْتُمْ فِيهِ تَخْتَلِفُونَ ﴿٩٣﴾

النحل: ९१ - ९३

يَأْتِيهَا الَّذِينَ ءَامَنُوا كُونُوا قَوْمِينَ بِالْأَيْمَانِ شُهَدَاءَ لِلَّهِ وَلَوْ عَلَىٰ أَنْفُسِكُمْ أَوَالِدِينَ وَالْأَقْرَبِينَ إِنْ يَكُنْ غَيْبًا أَوْ قَعِيرًا فَإِنَّهُ أُولَىٰ بِيَهُمَا فَلَا تَتَّبِعُوا أَهْوَىٰ أَنْ تَعْدِلُوا وَإِنْ تَلَّوْا أَوْ نَعَرَضُوا فَإِنَّ اللَّهَ كَانَ يَمًا تَعْمَلُونَ خَيْرًا ﴿٩٣﴾

النساء: १३६

لَا يَحِبُّ اللَّهُ الْجَهْرَ بِالسُّوٓءِ مِنَ الْقَوْلِ إِلَّا مَنْ ظَلَمَ وَكَانَ اللَّهُ سَمِيعًا عَلِيمًا ﴿٤٦﴾

إِنْ تُبَدُّوا خَيْرًا أَوْ خَفَوْهُ أَوْ تَعَفَّوْا عَنْ سُوءٍ فَإِنَّ اللَّهَ كَانَ عَفْوًا قَدِيرًا ﴿١٥٠﴾

النساء: १४९ - १५०

يَأْتِيهَا الَّذِينَ ءَامَنُوا كُونُوا قَوْمِينَ لِلَّهِ شُهَدَاءَ بِالْأَيْمَانِ وَلَا يَجْرِمَنَّكُمْ شَنَاٰنُ قَوْمٍ عَلَىٰ إِلَّا تَعْدِلُوا أَعِدِلُوا هُوَ أَقْرَبُ لِلتَّقْوَىٰ وَاتَّقُوا اللَّهَ إِنَّ اللَّهَ خَبِيرٌ بِمَا تَعْمَلُونَ ﴿٤٦﴾

अल्लाहने अभिवचन दिले आहे की जे श्रद्धा बाळगतात व सत्कर्म करतात ते क्षमेचे पात्र होतील व त्यांना मोठा मोबदला मिळेल.

आणि (जे) श्रद्धा ठेवीत नाही व आमच्या संकेतांना नकारतात ते नरकवासी आहेत. (5:9-11)

गरिबीच्या भीतीने तुमच्या संततिला मारू नका. आम्हीच त्यांच्यासाठी व तुमच्यासाठी अन्न पुरवतो. त्यांना मारून टाकणें हे निःसंशय मोठे पाप आहे.

आणि व्यभिचाराच्या जवळ येऊ नका. निःसंशय ही एक अतिशय घाणेरडी गोष्ट आहे व एक पापाचा मार्ग आहे.

आणि न्याय्य कारणाखेरीज अशा जीवांना मारू नका ज्याची अल्लाहने मनाई केली आहे. आणि जो कोण अत्याचाराने मारला जाईल आम्हीं निश्चितपणें त्याच्या वारसाला (प्रत्यपकार मागण्याचे) अधिकार दिले आहे, पण वध करण्यात त्यांनी (विहित) मर्यादा ओलांडू नये; जेणेकरून तो (कायद्याच्या) सहाय्याचा पात्र राहील.

(17:32-34)

तो वयात येऊन (त्याला) परिपक्वता येई पर्यंत अत्युत्तम हेतु शिवाय अनाथाच्या मालमत्तेच्या जवळ जाऊ नका, आणि कराराचे पालन करा ; कारण कराराबाबत विचारणा केली जाईल.

आणि मापताना पूर्ण माप भरा आणि वजन बरोबर तराजूने करा, (असे करणें) अत्युत्तम व शेवटी प्रशंसनीय आहे.

आणि ज्या गोष्टींचे तुम्हाला ज्ञान नाही त्यांचे अनुसरण करू नका. खरोखरच कान, डोळे आणि मन या सर्वांकडून हिशेब घेतला जाईल.

आणि जमीनीवर ऐटीने चालू नका, कारण तुम्ही पृथ्वीला फाडू शकत नाही; किंवा उंचीत तुम्हीं पर्वता एवढे होऊ शकत नाही

ह्या सर्व गोष्टी तुझ्या विधात्याच्या नजरेत तिरस्करणीय आहेत (17:35-39)

وَعَدَّ اللَّهُ الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ
لَهُمْ مَغْفِرَةٌ وَأَجْرٌ عَظِيمٌ ﴿١٥﴾

وَالَّذِينَ كَفَرُوا وَكَذَّبُوا بِآيَاتِنَا أُولَٰئِكَ

أَصْحَابُ الْجَحِيمِ ﴿١٦﴾ المائدة: ٩ - ١١
وَلَا تَقْتُلُوا أَوْلَادَكُمْ حَشِيَّةً ۖ اِمْلَأُوا بَعْضَ نَفْسِهِمْ وَإِنَّا لَهُمْ

إِنْفَاهُمْ كَانَ خَطَاً كَبِيراً ﴿٣٦﴾

وَلَا تَقْرُبُوا الرِّبَاَ ۚ إِنَّهُ كَانَ فَحِشَةً وَسَاءَ

سَبِيلًا ﴿٣٧﴾

وَلَا تَقْتُلُوا النَّفْسَ الَّتِي حَرَّمَ اللَّهُ إِلَّا بِالْحَقِّ ۚ وَمَنْ قُتِلَ

مَظْلُومًا فَقَدْ جَعَلْنَا لَوْلِيهِ سُلْطٰنًا فَلَا يَسْرِفُ

فِي الْقَتْلِ ۚ إِنَّهُ كَانَ مَنصُورًا ﴿٣٨﴾

وَلَا تَقْرُبُوا مَالَ الْيَتِيمِ إِلَّا بِالَّتِي هِيَ أَحْسَنُ حَتَّىٰ يَبْلُغَ

أَشُدَّهُ وَأَوْفُوا بِالْعَهْدِ ۚ إِنَّ الْعَهْدَ كَانَ مَسْئُولًا ﴿٣٥﴾

وَأَوْفُوا الْكَيْلَ إِذَا كَلَّمْتُمْ وِزْنَ ۚ بِالْقِسْطِ ۚ السِّمْتِمْ

ذٰلِكَ خَيْرٌ وَأَحْسَنُ تَأْوِيلًا ﴿٣٦﴾

وَلَا تَقْفُ مَا لَيْسَ لَكَ بِهِ عِلْمٌ ۚ إِنَّ السَّمْعَ وَالْبَصَرَ

وَالْفُؤَادَ كُلُّ أُولَٰئِكَ كَانَ عِنْدَهُ مَسْئُولًا ﴿٣٧﴾

وَلَا تَمْشِ فِي الْأَرْضِ مَرَحًا ۚ إِنَّكَ لَن تَخْرِقَ الْأَرْضَ

وَلَن تَبْلُغَ الْجِبَالَ طُولًا ﴿٣٨﴾

كُلُّ ذٰلِكَ كَانَ سَيِّئُهُ عِنْدَ رَبِّكَ مَكْرُوهًا ﴿٣٩﴾

بنی اسرائیل: ٣٢ - ٣٩

१२. अर्थशास्त्रीय व्यवस्थेची मूळ तत्त्वे

इस्लाम मध्ये मूळ अर्थशास्त्रीय कल्पना अशी आहे की प्रत्येक वस्तुमात्राची मालकी ईश्वराची आहे. कायद्याच्या दृष्टिने वैयक्तिक मालकीचा हक्क, मालकीच्या वस्तुचा उपयोग करण्याचा किंवा हवाली करण्याचा वैयक्तिक अधिकार इस्लाममध्ये मान्य व सरक्षित करण्यात आला आहे; पण सर्व मालकी हक्क एका नैतिक कर्तव्यबंधना अधीन ठेवली आहेत. संपत्तिवर समाजातील सर्व वर्गांच्या लोकांचा त्यावर हक्क बसतो. अंशतः या बंधनाला कायद्यात्मक आकार कायद्याचे हुकुमान्वये देण्यात आला असून याचा मोठा भाग स्वच्छेने प्रयत्न करून सर्व संबंधितांचे भले घडवून, उच्च नैतिक व आध्यात्मिक दर्जा मिळविण्यासाठी असतो, व अशा तऱ्हेने या कर्तव्याची परिपूर्ती होते.

आणि जेव्हां आम्ही सर्व फरिस्तांना म्हटले की आदम (प्रथम मानव) ला दंडवत व्हा, तर इबलीस शिवाय सर्वांनी दंडवत केले. त्यांनी नकार दिला.

وَإِذْ قُلْنَا لِلْمَلَائِكَةِ اسْجُدُوا لِآدَمَ فَسَجَدُوا إِلَّا إِبْلِيسَ أَبَى ﴿١٧﴾

तेव्हां आम्ही म्हणालो: 'हे आदमा, हा तुझा आणि तुझ्या पत्नीचा शत्रु आहे. तेव्हां त्याने तुम्हा दोघांस स्वर्गातून काढून ने (काढण्यास कारणीभूत होऊ नये) की तुम्हीं संकटात यावे'

فَقُلْنَا يَا آدَمُ إِنَّ هَذَا عَدُوُّكَ وَلِزَوْجِكَ فَلَا تَخْرُجْ مَعَهُ مِنَ الْجَنَّةِ فَتَشْقَى ﴿١٨﴾

जेथे तुमच्यासाठी (अशी सोय) आहे की तुम्हास भूक भासणार नाही किंवा तुम्ही नग्न राहणार नाहीं.

إِنَّ لَكَ أَلَّا يَجُوعَ فِيهَا وَلَا تَعْرَى ﴿١٩﴾

आणि तुम्ही तृष्ट राहणार नाहीं व उन्हात तापणार नाहीं (12:117-120)

وَإِنَّكَ لَا تَظْمَأُ فِيهَا وَلَا تَصْحَى ﴿٢٠﴾

आणि तुम्ही आपसात खोट्या व्यवहाराने मालमत्ता हडप करू नका आणि सत्तधाराकांना धन (लांचम्हणून) देऊ नका, की (दुसऱ्यांवर) अन्याय होऊन तुम्हीं जाणून बुझून (त्यांचा) हिस्सा हडप करावे. (2:189)

طه ١١٧ - ١٢٠
وَلَا تَأْكُلُوا أَمْوَالَكُمْ بَيْنَكُمْ بِالْبُطْلِ وَتُدْلُوا بِهَا إِلَى الْحُكَّامِ لِتَأْكُلُوا فَرِيقًا مِّنْ أَمْوَالِ النَّاسِ بِالْإِثْمِ وَأَنْتُمْ تَعْلَمُونَ ﴿١٨٩﴾

البقرة: ١٨٩

१३. 'जिहाद' - अल्लाहच्या प्रयोजनात प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.

'जिहाद' म्हणजे अमान्यतेची बाब, कर्म, हेतु इत्यादि निशि आपल्या शक्तिच्या पूर्ण पराकाष्ठेने लढणे, आणि हे सर्व लढणे तीन प्रकारचे असते व तीन प्रकारात मोडते. (१) दृष्य शत्रुंशी (२) सैतानाशी व (३) स्वतःशी.

पवित्र कुराण असे निर्देशित करित आहे की, जेव्हा युद्ध सुरु होते तेव्हा अशा तऱ्हेने झुंझावे की जीव व मालमत्तेची कमीत कमी हानि व्हावी व शक्य तितक्या लवकर वैर संपविण्यात यावे.

(लढाई करण्याची) परवानगी त्यांना देण्यात येत आहे, ज्याच्या विरुद्ध युद्ध घडवण्यात आले आहे. कारण त्याच्यावर अत्याचार झाला आहे. आणि अल्लाह त्यांना मदत करण्यास सामर्थ्यवान आहे.

जे आपल्या वस्तीतून बाहेर काढले गेले फक्त या कारणास्तव की ते म्हणाले, 'अल्लाह आमचा प्रभु आहे' - आणि जरी अल्लाहने काहींना काही इतरांच्या माध्यमाने लोटले नसते तर खात्रीने साधुंचे मठ, व ख्रिस्ती देवालय, व यहुद्यांची उपासनास्थाने, व मशीदी जेथे अल्लाहच्या नांवाचा अनेकदा जिक्र केला जातो (या) सर्व (त्या त्या काळात) उध्वस्त केली गेली असती. आणि जो अल्लाहसाठी उभा राहतो त्याला अल्लाह निश्चितपणे मदत करील. अल्लाह खरोखर शक्तिमान व सामर्थ्यवान आहे.

(22:40,41)

अल्लाह तुम्हास (अशा) लोकांशी उपकाराने व न्याय्याने वागण्यास मनाई करत नाही जे (तुमच्या) धर्मांमुळे तुमच्याशी भांडले नाहीत व तुम्हाला धरातून काढले नाहीत. निश्चितपणे जे न्यायी आहेत अल्लाह त्यांच्यांशी प्रेम करतो.

أُذِنَ لِلَّذِينَ يُقْتَلُونَ بِأَنَّهُمْ ظَلَمُوا وَإِنَّ اللَّهَ عَلَىٰ نَصْرِهِمْ لَقَدِيرٌ ﴿٤٠﴾

الَّذِينَ أُخْرِجُوا مِنْ دِينِهِمْ بِغَيْرِ حَقٍّ إِلَّا أَنْ يَقُولُوا رَبُّنَا اللَّهُ وَلَوْلَا دَفْعُ اللَّهِ النَّاسَ بَعْضَهُمْ بِبَعْضٍ لَفُتِنَتِ صَوَامِعُ وَبَيْعٌ وَصُلُوكٌ وَمَسْجِدٌ يُذَكَّرُ فِيهَا اسْمُ اللَّهِ كَثِيرًا وَلَيَنْصُرَنَّ اللَّهُ مَنْ يَنْصُرُهُ ۗ إِنَّ اللَّهَ لَقَوِيٌّ عَزِيزٌ ﴿٤١﴾

الحج: ४० - ४१

لَا يَنْهَكُمُ اللَّهُ عَنِ الَّذِينَ لَمْ يُقَاتِلُوكُمْ فِي الدِّينِ وَلَا يَخْرُجُوكُمْ مِنْ دِينِكُمْ أَنْ تَبَرُّوهُمْ وَتُقْسِطُوا إِلَيْهِمْ إِنَّ اللَّهَ يُحِبُّ الْمُقْسِطِينَ ﴿٤١﴾

अल्लाह तुम्हाला फक्त अशा लोकांशी मैत्री करण्यास मनाई करत आहे, ज्यांनी तुमच्याशी (तुमच्या) धर्मांमुळे लढाई केली आणि तुम्हाला तुमच्या घरातून काढले व (इतरांना) तुम्हास बाहेर काढण्यासाठी मदत केली. आणि (तुमच्यातले) जे कोण त्यांच्याशी मैत्री ठेवतात ते पापी आहेत. (60:9-10)

हे विश्वास ठेवणाऱ्यांनो! काय मी तुम्हास अशा व्यवहाराची बातमी देवू जो तुम्हास भयानक दंडापासून वाचवेल.

की तुम्ही अल्लाह व त्याच्या प्रेषितावर विश्वास ठेवावे व अल्लाहच्या प्रयोजनात धनाप्राणांसह प्रयत्नांची परकाष्ठा करावे. ते तुमच्यासाठी खूप उत्तम आहे जर तुम्ही समजाल. (61:11,12)

आणि जे आमच्या मार्गात जीवापाड मेहनत करतात - आम्ही खात्रीने त्यांना आमच्या वाटेत मार्गदर्शन करणार. आणि खरोखर अल्लाह सत्कृत्य करणाऱ्यांबरोबर आहे. (29:70)

जे श्रद्धा ठेवतात (आणि अल्लाहच्या प्रयोजनात) स्वदेश त्यागून परदेशी निघून जातात आणि अल्लाहच्या मार्गात धनाप्राणांसह प्रयत्नांची परकाष्ठा करतात ते अल्लाहच्या नजरेत सर्वोच्च दर्जाचे आहेत आणि हे तेच आहेत जे यशस्वी होतील. (9:20)

निश्चितपणे अल्लाहने श्रद्धा ठेवणाऱ्यांच्या धना प्राणांना त्यांची त्यांना मिळणाऱ्या उद्यानाच्या ऐवजात (जणु) खरेदीच केले आहे. ते अल्लाहच्या प्रयोजनात झुंझवतात, मारतात किंवा मरतात - स्वतःसाठी बंधित (केलेला) (अल्लाह) चा एक वचन आहे, ‘जुन्या करार’त, ‘नव्या करार’त व कुराणात. आणि आपल्या वचनाला पाळणारा अल्लाहपेक्षा खरा कोण? मग तुम्ही त्याच्या (अल्लाहच्या) बरोबर केलेल्या व्यवहारांमुळे हर्षित व्हा, कारण हे सर्वात मोठे यश आहे. (9:111)

श्रद्धावतांपैकी अपंगाखेरीज इतर जे निष्क्रिय लोक आहेत

إِنَّمَا يَنْهَكُمُ اللَّهُ عَنِ الَّذِينَ قَاتَلُوكُمْ فِي الدِّينِ وَأَخْرَجُوكُم مِّن دِيَارِكُمْ وَظَاهَرُوا عَلَيْهِمْ إِخْرَاجَكُمْ أَن تَوَلَّوهُمْ وَمَن يَتَوَلَّهُمْ فَأُولَئِكَ هُمُ الظَّالِمُونَ ﴿١٠﴾
المتحنة: ٩ - ١٠

يَأْتِيهَا الَّذِينَ ءَامَنُوا هَلْ أَذُكُرْ عَلَىٰ عِزَّةٍ تُنَجِّيكُمْ مِّنْ عَذَابٍ أَلِيمٍ ﴿١١﴾

تُؤْمِنُونَ بِاللَّهِ وَرَسُولِهِ وَتُجَاهِدُونَ فِي سَبِيلِ اللَّهِ بِأَمْوَالِكُمْ وَأَنفُسِكُمْ ذَٰلِكُمْ خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنتُمْ تَعْلَمُونَ ﴿١٢﴾
الصف: ١١ - ١٢

وَالَّذِينَ جَاهَدُوا فِينَا لَنَهْدِيَنَّهُمْ سُبُلَنَا وَإِنَّ اللَّهَ لَمَعَ الْمُحْسِنِينَ ﴿٧٠﴾
العنكبوت: ٧٠

الَّذِينَ ءَامَنُوا وَهَاجَرُوا وَجَاهَدُوا فِي سَبِيلِ اللَّهِ بِأَمْوَالِهِمْ وَأَنفُسِهِمْ أَكْثَرُ دَرَجَةً عِنْدَ اللَّهِ وَأُولَئِكَ هُمُ الْفَائِزُونَ ﴿٣٠﴾
التوبة: ٣٠

إِنِ اللَّهُ اشْتَرَىٰ مِنَ الْمُؤْمِنِينَ أَنفُسَهُمْ وَأَمْوَالَهُمْ بِآتٍ لَهُمُ الْجَنَّةِ يُقْنِنُوكَ فِي سَبِيلِ اللَّهِ فَيَقْتُلُونَ وَيُقْتَلُونَ وَعَدَّ عَلَيْهِ حَقًّا فِي التَّوَارِيثِ وَالْإِنجِيلِ وَالْفُرْآنِ وَمَنْ أَوْفَىٰ بِعَهْدِهِ مِنَ اللَّهِ فَاسْتَبْشِرُوا بِيَعْيِكُمُ الَّذِي بَايَعْتُمْ بِهِ وَذَٰلِكَ هُوَ الْفَوْزُ الْعَظِيمُ ﴿١١١﴾

التوبة: ١١١

आणि जे अल्लाहच्या प्रयोजनात आपल्या धनाप्राणासह प्रयत्नांची परकाष्ठा करतात हे (दोधे) समदज्जि नाहीत. अल्लाहने जे आपल्या धनाप्राणासह प्रयत्नांची परकाष्ठा करतात त्यांना दर्जात निष्क्रियांपेक्षा उदात्त केले आहे. अल्लाहने प्रत्येकाला चांगल्याचे वचन दिले आहे. (मात्र) जे जीवापाड मेहनतीने कतूत्त्वान राहतात, निष्क्रियांपेक्षा त्यांचा दर्जा अल्लाहने मोठ्या पुरस्कारान्वये उच्च केला आहे.

(4:96)

لَا يَسْتَوِي الْقَاعِدُونَ مِنَ الْمُؤْمِنِينَ غَيْرُ أُولِي الضَّرَرِ
وَالْمُجَاهِدُونَ فِي سَبِيلِ اللَّهِ بِأَمْوَالِهِمْ وَأَنْفُسِهِمْ فَضَّلَ
اللَّهُ الْمُجَاهِدِينَ بِأَمْوَالِهِمْ وَأَنْفُسِهِمْ عَلَى الْقَاعِدِينَ
دَرَجَةً وَكُلًّا وَعَدَّ اللَّهُ الْحُسْنَىٰ وَفَضَّلَ اللَّهُ الْمُجَاهِدِينَ
عَلَى الْقَاعِدِينَ أَجْرًا عَظِيمًا ﴿٩٦﴾

النساء : ٩٦

१४. श्रद्धावंतांचा स्वभाव व गुण

ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याची गरज का आहे याचे स्पष्टीकरण करुन पवित्र कुराण ईश्वराचे अस्तित्वाकडे लक्ष वेधीत आहे. कुराण ठळकपणे सांगत आहे की ईश्वराने नेहमी त्याचा शब्द, वाणी प्रगट केली आहे. जर ईश्वराने त्याचे अस्तित्त्व त्याचे प्रेषित व त्यांच्या अनुयायांमार्फत प्रगट करणे बंद केले असते तर ईश्वरावरील दृढ श्रद्धा नाहीशी झाली असती. म्हणून हे अनिवार्य आहे की जो पर्यंत मानवजात अस्तित्त्वात राहिल तो पर्यंत ईश्वरप्रणीत ज्ञान प्रगट होत राहिल.

आणि जे अल्लाहशिवाय कोणी इतर देवाचा धावा करत नाही आणि न्याय कारणाशिवाय अल्लाहाने मनाई केलेल्या जीवाचा कत्तल करत नाही, व्यभिचार करत नाही आणि जो कोणी असे (मनाई केलेले) कृत्य करील तो नक्की पापांची शिक्षा भोगेल.

प्रलयाच्या दिवशी त्याला दुप्पट दंड केले जाईल आणि तो त्यात कलंकीत राहिल. अशांव्यतिरिक्त

जे क्षमा मागतात, श्रद्धा बाळगतात व सत्कर्म करतात, अशांकरता, अल्लाह त्यांच्या दुष्कृत्यांना सत्कृत्यांमध्ये परिवर्तित करील आणि अल्लाह अत्यंत क्षमाशील. व कृपावंत आहे.

आणि जे क्षमा मागतात व पुण्य (कर्म) करतात ते खरोखर (खऱ्या) अनुतापाने अल्लाहकडे वळतात.

आणि जे खोटी साक्ष देत नाही, आणि जेव्हां वाईट गोष्टी पाहतात त्यापासून आत्मसन्मानाने दूर जातात.

وَالَّذِينَ لَا يَدْعُونَ مَعَ اللَّهِ إِلَهًا آخَرَ وَلَا يَقْتُلُونَ
النَّفْسَ الَّتِي حَرَّمَ اللَّهُ إِلَّا بِالْحَقِّ وَلَا يَزْنُونَ
وَمَنْ يَفْعَلْ ذَلِكَ يَلْقَ أَثَامًا ﴿١٤﴾

يُضْعَفُ لَهُ الْعَذَابُ يَوْمَ الْقِيَامَةِ وَيَخَلَّدُ فِيهِ.
مُهَانًا ﴿١٥﴾

إِلَّا مَنْ تَابَ وَآمَنَ وَعَمِلَ عَمَلًا صَالِحًا
فَأُولَئِكَ يَدْعُلُ اللَّهُ سَيِّئَاتِهِمْ حَسَنَاتٍ وَكَانَ اللَّهُ
عَفُورًا رَحِيمًا. ﴿١٦﴾

وَمَنْ تَابَ وَعَمِلَ صَالِحًا فَإِنَّهُ يَنْوِبُ إِلَى اللَّهِ
مَتَابًا ﴿١٧﴾

وَالَّذِينَ لَا يَشْهَدُونَ الزُّورَ وَإِذَا مَرُّوا بِاللَّغْوِ
مَرُّوا كِرَامًا ﴿١٨﴾

आणि जे जेव्हां त्यांच्या विधात्याचे संकेतांकड लक्ष वेधले जातात, ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करित नाहीत.

(25:69-74)

आणि जे म्हणतात : 'हे विधात्या, आमच्या पत्न्या व मुलांना आमच्या डोळ्यात रमण्यासारखे बनव, आणि त्यांना सदाचारी लोकांसाठी आदर्श बनव.'

हे असे लोक आहेत ज्यांना (स्वर्गात) उच्च दर्जा दिला जाईल कारण ते धीरवान होते आणि त्यांना अभिवादन व शांततेसह स्वीकार करण्यात येईल.

त्यात ते राहतील. विश्रामासाठी व निवासासाठी ती अत्युत्तम जागा होय.

(श्रद्धाहीनांना) म्हणा : 'माझा विधाता (त्याच्याकरिता) तुम्ही करायचाचे भक्ति शिवाय तुमची पर्वा करत नाही. तुम्ही खरोखरच (सत्य) नाकारले आहे आणि नाकाराची शिक्षा (तुम्हाला) दुभंग करील. (25:75-78)

निःसंशय भाविकांना यश प्राप्त होते,

जे आपल्या प्रार्थनेत (नमाजा मध्ये) विनयशील असतात,

आणि सर्व निरर्थक गोष्टींपासून दूर राहतात,

आणि जे दान (जकात) देण्यात सक्रिय असतात,

आणि ते जे आपली पवित्रताची रक्षा करतात.....

शिवाय त्यांच्या पत्न्यांपासून अथवा जे त्यांच्या उजव्या हाताखाली आहेत त्यांपासून (अर्थात त्यांच्या अधिपत्या

खाली आल्यावर त्यांच्याशी लग्न करून ते त्यांच्या पत्न्या झाल्या आहेत), तेव्हां त्यांच्यावर आक्षेप होत नाही.

पण जे या पेशा अधिक (काय) करण्याचे प्रयत्न करतात ते मयदि बाहेर जाणारे आहेत.

وَالَّذِينَ إِذَا دُكِرُوا بِهَا آيَاتِ رَبِّهِمْ لَمْ يَخِرُّوا عَلَيْهَا صُمًّا وَعُمْيَانًا ﴿٧٥﴾

وَالَّذِينَ يَقُولُونَ رَبَّنَا هَبْ لَنَا مِنْ أَزْوَاجِنَا وَذُرِّيَّاتِنَا قُرَّةَ أَعْيُنٍ وَاجْعَلْنَا لِلْمُتَّقِينَ إِمَامًا ﴿٧٦﴾

أُولَئِكَ يُجْزَوْنَ الْغُرْفَةَ بِمَا صَبَرُوا وَيُلَقَّوْنَ فِيهَا مَعِيشَةً وَسَلَامًا ﴿٧٧﴾
خَالِدِينَ فِيهَا حَسُنَتْ مُسْتَقْرَأُومُقَامًا ﴿٧٨﴾

قُلْ مَا يَعْبُؤُنَا بِكُرْبِي لَوْلَا دُعَاؤُكُمْ فَقَدْ كَذَّبْتُمْ فَسَوْفَ يَكُونُ لِزَامًا ﴿٧٨﴾

الفقران: ٦٩ - ٧٨

قَدْ أَفْلَحَ الْمُؤْمِنُونَ ﴿٢﴾

الَّذِينَ هُمْ فِي صَلَاتِهِمْ خَاشِعُونَ ﴿٣﴾

وَالَّذِينَ هُمْ عَنِ اللَّغْوِ مُعْرِضُونَ ﴿٤﴾

وَالَّذِينَ هُمْ لِلزَّكَاةِ فَاعِلُونَ ﴿٥﴾

وَالَّذِينَ هُمْ لِقُرُوبِهِمْ حَافِظُونَ ﴿٦﴾

إِلَّا عَلَىٰ أَزْوَاجِهِمْ أَوْ مَا مَلَكَتْ أَيْمَانُهُمْ فَإِنَّهُمْ

غَيْرُ مُلْتَمِسِينَ ﴿٧﴾

فَمَنِ ابْتَغَىٰ وَرَاءَ ذَلِكَ فَأُولَئِكَ هُمُ الْعَادُونَ ﴿٨﴾

وَالَّذِينَ هُمْ لِأَمْتِنَتِهِمْ وَعَهْدِهِمْ رَاعُونَ ﴿٩﴾

श्रद्धावंतांचा स्वभाव व गुण

आणि जे आपली निष्ठा व करारा बाबत दक्ष असतात,

وَالَّذِينَ هُمْ عَلَى صَلَاتِهِمْ يُحَافِظُونَ ﴿١٠﴾

आणि जे प्रार्थना (नमाज़) पाळण्यात कोटेकोर असतात.

أُولَٰئِكَ هُمُ الْوَارِثُونَ ﴿١١﴾

ते वारसदार आहेत,

ज्यांना स्वर्ग-प्राप्ती होईल. तेथे ते राहतील.

الَّذِينَ يَرِثُونَ الْفِرْدَوْسَ هُمْ فِيهَا خَالِدُونَ ﴿١٢﴾

(23:2-12)

المؤمنون: २ - १२

१५. पुरुषांचे व स्त्रियांचे समान हक्क

इस्लामच्या आगमनापूर्वी स्त्रीवर्गाला कायद्याचे कोणतेही अधिकार नव्हते. इस्लाम एकच असा धर्म आहे ज्यात असे नियम विहित करण्यात आले आहेत की ज्याअन्वये स्त्रियांच्या हक्कांचे पूर्ण संरक्षण करण्यात आले असून त्यांना आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात पुरुषांबरोबर समानता मिळते; तसेच त्यांना स्वतंत्र असा दर्जा व मालकीहक्क प्रदान करण्यात आला आहे. या सर्व बाबींअन्वये त्यांचे हक्क व जाबाबदाऱ्या ईश्वरीय कायद्याची अंगे आहेत.

आणि जो कोण सदाचारीपणाने वागतो, पुरुष असो अथवा स्त्री, व श्रद्धावंत असेल, आम्ही त्याला निश्चितच निर्मळ जीवन देऊ, आणि आम्ही निश्चितच त्यांना त्यांच्या कृतिच्या प्रमाणात मोबदला देऊ. (16:98)

पण जो कोण सत्कर्म करतो, पुरुष असो अथवा स्त्री, व श्रद्धावंत असेल, तो स्वर्गात दाखल होईल आणि त्याच्यावर खारीकाच्या पाठीवर खडा असतो (तेवढा सुद्धा) अन्याय होणार नाही. (4:125)

(अल्लाहच्या) शरणगत पुरुष व शरणगत स्त्रिया व श्रद्धावान आणि श्रद्धावती, व आज्ञाधारक आणि आज्ञाधारिका, व सत्यभाषी आणि सत्यभाषिणी, व (त्यांच्या निष्ठेत) धीर आणि धीरा, व विनम्र आणि विनम्रा व दाता आणि दात्री, व उपवासी आणि उपवासिनी व पावित्र्यरक्षक

مَنْ عَمِلَ صَالِحًا مِّنْ ذَكَرٍ أَوْ أَنثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ ۖ
فَلَنُحْيِيَنَّهٗ حَيٰوةً طَيِّبَةً ۖ وَلَنَجْزِيَنَّهُمْ أَجْرَهُمْ

بِأَحْسَنِ مَا كَانُوا يَعْمَلُونَ ﴿١٦٨﴾ النحل: ११

وَمَنْ يَعْمَلْ مِنَ الصَّالِحَاتِ مِّنْ ذَكَرٍ أَوْ
أُنْثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ ۖ فَأُولَٰئِكَ يَدْخُلُونَ الْجَنَّةَ وَلَا

يُظَلَمُونَ نَقِيرًا ﴿١٢٥﴾ النساء: १२५

إِنَّ الْمُسْلِمِينَ وَالْمُسْلِمَاتِ وَالْمُؤْمِنِينَ

وَالْمُؤْمِنَاتِ وَالْقَنِينَ وَالْقَنِينَ وَالصَّادِقِينَ
وَالصَّادِقَاتِ وَالصَّادِرِينَ وَالصَّادِرَاتِ وَالْخٰشِعِينَ
وَالْخٰشِعَاتِ وَالْمُتَصَدِّقِينَ وَالْمُتَصَدِّقَاتِ

पुरुषांचे व स्त्रियांचे समान हक्क

आणि पावित्र्यरक्षिका व अल्लाह स्मरणशील व स्मरणशीला, खात्रीने या (सर्वा)साठी अल्लाहने क्षमा आणि महान मोबदला तयार ठेवला आहे. (33:36)

بِالصَّامِيْنَ وَالصَّامِيَاتِ وَالْحَفِيظِيْنَ
فُرُوجَهُمْ وَالْحَفِيظَاتِ وَالذَّاكِرِيْنَ اللّٰهَ
كَثِيْرًا وَالذَّاكِرَاتِ اَعَدَّ اللّٰهُ لَهُمْ مَّغْفِرَةً

وَأَجْرًا عَظِيْمًا ﴿٣٦﴾ الأحراب: ३६

जो कोण वाईट कामे करतो त्याला त्या साखीच परतफेड केली जाईल; पण जो कोण चांगले काम करतो, आणि श्रद्धावंत असेल - ते एक बगीच्यात दाखल होतील; त्यात त्यांच्यासाठी अमाप प्रमाणात पुरवठा केला जाईल.

(40:41)

مَنْ عَمِلَ سَيِّئَةً فَلَا يُجْزَىٰ إِلَّا مِثْلَهَا وَمَنْ عَمِلَ
سَلِيْحًا مِنْ ذَكَرٍ أَوْ اُنْثَىٰ وَهُوَ مُؤْمِنٌ
فَأُولَٰئِكَ يَدْخُلُوْنَ الْجَنَّةَ يَرْزُقُوْنَ فِيْهَا غَيْرَ

حِسَابٍ ﴿٤١﴾ المؤمن: ४१

१६. व्याजाची मनाई

या विषयी पवित्र कुराण मध्ये 'रिबा' शब्द वापरण्यात आला आहे. या शब्दाचा गार्हितार्थ व सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 'व्याज' या शब्दाचा अर्थ, हे दोन्ही तंतोतंत एक नाही. 'रिबा'ची मनाई करण्याचा हेतु असा की यामुळे संपत्ति थोड्या लोकांच्या हातामध्ये केंद्रित होते व कल्याणकारी कामांसाठी धनाचा चलन बधित होतो. ज्या कर्जावर व्याज आकारण्यात येते त्या व्यवहाराचे स्वरूप असे आहे की एखाद्याची गरज व संकटाचा दुसऱ्याकडून लाभ उठविला जातो.

जे व्याज घेतात त्यांचा उद्धार फक्त अशा तऱ्हेने होतो जसे सैतानाने एखाद्याला चावल्यावर त्याची विवेकभ्रष्टता होते. त्याचे कारण असे की ते म्हणतात : 'व्यापार (पण) व्याजासारखा आहे', मात्र वस्तुस्थिति अशी आहे की अल्लाहने व्यापाराला कायदेशीर ठरविले व व्याजाची मनाई केली. म्हणून ज्या कोणाला आपल्या विधात्याकडून ताकीद मिळते आणि तो (मनाई केलेल्या गोष्टी) करवयाचे बंद करतो, मग त्या अगोदर (त्यांनी जे मिळवले) असेल ते त्याचे आहे; आणि त्याचा व्यवहार अल्लाहला सुपूर्द आहे. आणि जे (मनाई केलेल्या गोष्टींकडे) परत वळतात ते अग्रित राहणारे आहेत, त्यातच ते राहतील.

अल्लाह व्याजाची बंदी करील व धर्मादाय प्रकरणांची वृद्धि घडवेल आणि अल्लाह कोणाही श्रद्धाहीन थट्टाखोर पाप्याला पसंत करित नाही.

الَّذِينَ يَأْكُلُونَ الرِّبَا لَا يَقُومُونَ إِلَّا كَمَا
 يَقُومُ الَّذِي يَتَخَبَّطُهُ الشَّيْطَانُ مِنَ الْمَسِّ ذَلِكَ
 بِأَنَّهُمْ قَالُوا إِنَّمَا الْبَيْعُ مِثْلُ الرِّبَا وَأَحَلَّ اللَّهُ
 الْبَيْعَ وَحَرَّمَ الرِّبَا فَمَنْ جَاءَهُ مَوْعِظَةٌ مِنْ رَبِّهِ
 فَانْتَهَى فَلَهُ مَا سَلَفَ وَأَمْرُهُ إِلَى اللَّهِ وَمَنْ
 عَادَ فَأُولَئِكَ أَصْحَابُ النَّارِ هُمْ فِيهَا
 خَالِدُونَ ﴿۱۷۱﴾

يَمَحَقُ اللَّهُ الرِّبَا وَيُرِي الصَّدَقَاتِ وَاللَّهُ لَا
 يُحِبُّ كُلَّ كَفَّارٍ أَثِيمٍ ﴿۱۷۲﴾

निश्चितपणे जे श्रद्धा बाळगतात आणि सत्कर्म करतात, आणि नमाज़ पढतात व दान (ज़कात) देतात, त्यांचा मोबदला त्यांच्या विधात्याकडे आहे. त्यांना कशाची भीती (होणार) नाही व ते शोक-ग्रस्त ही होणार नाहीत.

हे श्रद्धा ठेवणाऱ्यांनो! जर तुम्ही भाविक असाल तर अल्लाहची भीती ठेवा आणि व्याजाचे सर्व काही सोडून टाका. (2:276-279)

पण जर तुम्ही (असे) करणार नाहीत तर मग अल्लाह व त्याच्या प्रेषिताकडून येणाऱ्या झुजापासून सावध व्हा; आणि जरी तुम्ही पश्चाताप कराल (म्हणजे क्षमा मागवाल) तर तुम्ही (फक्त) मूळ रक्कम परत घ्यावे; (अशा तऱ्हेने वागून) तुम्ही कुणावर अन्याय करू नका व तुमच्यावर ही अन्याय होणार नाही.

आणि जर एखादा (कर्जदार) दारिद्र्यात असेल तर त्याची परिस्थिती सुधारेपर्यंत (त्याला) कर्ज परतफेडी साठी अवधी द्या. आणि जर तुम्ही उदारपणाने त्याची आदायगी कराल तर हे तुमच्यासाठी अधिक चांगले आहे, जर याची तुम्हास जाणीव असावी.

आणि त्या दिवसाची आठवण ठेवा जेव्हा तुम्हास अल्लाहकडे परत आणले जाईल; प्रत्येक माणसांने (कृतिअन्वये) काय कमविले त्याप्रमाणात तेव्हा त्याला पूर्णपणे फेड केली जाईल; आणि त्यांच्यांवर अन्याय होणार नाही. (2:280-282)

हे श्रद्धा ठेवणाऱ्यांनो! तुमची संपत्ति आपसात अयोग्य रीतीने गिळू नका; फक्त योग्य व्यापाराने ज्यात एकमेकाची संमती असते (कमाई करावे) आणि तुमच्यात कुणाचे वध करू नका. निश्चितपणे अल्लाह तुमच्यासाठी दयावंत आहे. (4:30)

إِنَّ الَّذِينَ ءَامَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَأَقَامُوا الصَّلَاةَ وَآتَوُا الزَّكَاةَ لَهُمْ أَجْرُهُمْ عِنْدَ رَبِّهِمْ وَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ ﴿٢٧٨﴾
يَأَيُّهَا الَّذِينَ ءَامَنُوا اتَّقُوا اللَّهَ وَذَرُوا مَا بَقِيَ مِنَ الرِّبَا إِن كُنْتُمْ مُؤْمِنِينَ ﴿٢٧٩﴾

فَإِن لَّمْ تَفْعَلُوا فَأْذَنُوا بِحَرْبٍ مِّنَ اللَّهِ وَرَسُولِهِ وَإِن تُبْتِغُوا فَكُمُ رُءُوسٌ أَمْوَالِكُمْ لَا تَظْلِمُونَ وَلَا تُظْلَمُونَ ﴿٢٨٠﴾

وَإِن كَانَ ذُو عُسْرَةٍ فَنَظِرَةٌ إِلَىٰ مَيْسَرَةٍ وَأَن تَصَدَّقُوا خَيْرٌ لَّكُمْ إِن كُنْتُمْ تَعْلَمُونَ ﴿٢٨١﴾

وَاتَّقُوا يَوْمًا تُرْجَعُونَ فِيهِ إِلَى اللَّهِ ثُمَّ تُوَفَّىٰ كُلُّ نَفْسٍ مَّا كَسَبَتْ وَهُمْ لَا يُظْلَمُونَ ﴿٢٨٢﴾
البقرة: ٢٧٦ - ٢٨٢

يَأَيُّهَا الَّذِينَ ءَامَنُوا لَا تَأْكُلُوا أَمْوَالَكُم بَيْنَكُم بِالْبَاطِلِ إِلَّا أَن تَكُونَ تِجَارَةً عَن تَرَاضٍ مِّنكُمْ وَلَا تَقْتُلُوا أَنفُسَكُمْ إِنَّ اللَّهَ كَانَ بِكُمْ رَحِيمًا ﴿٣٠﴾

१७. भविष्यवाणी

पवित्र कुराणाच्या अवतरण काळा प्रारंभीचे अध्याय विविध प्राकृतिक संभवांचे उल्लेख करतात जे इस्लामचे प्रधान सिद्धान्तांच्या व उपदेशांच्या पुष्ट्यर्थ प्रस्तुत करण्यात आले आहेत. त्यात जी काही भविष्य सूचक वाणी आहे ती शतकांच्या अवधीत खरी ठरल्याचे प्रमाण आहे. भविष्यवाणी बहुतेक वेळेस अक्षरशः पूर्ण होते. काही वेळा भविष्यवाणी रूपक अथनि खरी होते. किंवा दोन्ही तऱ्हेने पूर्ण होते. ह्या पूर्वी विवरण केल्याप्रमाणे ह्या ग्रंथाचे नांव सुद्धा एक महान भविष्यवाणीच होय. ती सार्थ ठरली आहे. ह्याची साक्ष सरुन गेलेला काळच देतो आहे. मुहम्मद पैगंबरांना पहिल्यांदा प्राप्त झालेल्या वचनांनुसार असे घोषित करण्यात आले होते की लेखणीच्या व्यापक उपयोगाने एका नवीन ज्ञानयुगाचा प्रारंभ होईल.

त्यांनी पाण्याचे दोन साठे (धारे) बनविले जे वाहतात. ते (एके दिवसी) एकमेकात भिडतील.

(आता) त्यांच्या दरम्यान एक प्रतिबंध आहे; ते एकमेकांवर अतिक्रमण करत नाहीत. (55:20-21)

हे जिन्न व मानवी मंडळीनो! जर तुमच्यात पृथ्वी व आकाशांच्या सीमेबाहेर जाण्याचे सामर्थ्य असेल तर जा. पण तुम्हीं प्राधिकरणाच्या बाहेर जाऊ शकत नाहीं.

मग तुम्हीं दोघे आपल्या विधात्याचे कोण कोणते उपकार नाकाराल?

तुमच्याकडे एक अग्निज्वाला आणि धूर पाठविला जाईल; आणि तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाहीं.

(55:34-36)

مَرَجَ الْبَحْرَيْنِ يَلْتَقِيَانِ ۝ ٢٥

بَيْنَهُمَا بَرْزَخٌ لَا يَبْغِيَانِ ۝ ٢٦

الرَّحْمٰنُ : २० - २१

يَمَعَشَرَ الْجَنِّ وَالْإِنْسِ إِنِ اسْتَطَعْتُمْ أَنْ تَنْفُذُوا مِنْ
أَفْطَارِ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ فَانْفُذُوا ۚ أَنْ تَنْفُذُوا

إِلَّا بِإِذْنِ رَبِّكَ ۝ ٣٤

فِي آيَةِ آءِ الْآءِ رَبِّكُمَا تَكْذِبَانِ ۝ ٣٥

رُسُلًا عَلَيْكُمُ شَوَاطِيرٌ مِّن نَّارٍ وَنُحَاسٌ فَلَا تَنْصُرَانِ ۝ ٣٦

الرَّحْمٰنُ : ३४

जेव्हां आकाशाचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होतील.
आणि ती तिच्या विधात्याला ऐकते - आणि (हे) तिचे
कर्तव्य आहे.

إِذَا السَّمَاءُ انشَقَّتْ ٧

आणि जेव्हां पृथ्वी पसरली जाईल,
आणि तिच्या आत आहे ते (सर्व) ती बाहेर फेकून देईल व
रिकामी होईल,

وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ ٢

وَإِذَا الْأَرْضُ مُدَّتْ ٤

وَأَلْقَتْ مَا فِيهَا وَتَخَلَّتْ ٥

وَأَذِنَتْ لِرَبِّهَا وَحُقَّتْ ٦

आणि ती तिच्या विधात्याला ऐकते - आणि (हे)
तिचे कर्तव्य आहे. (84:2-6)

الانشقاق: ٢ - ٦

आणि जेव्हां दहामहिऱ्याच्या गरोदर उंटीणी सैरवैरा
सुटतील. (81:5)

وَإِذَا الْعِشَارُ عُطِّلَتْ ٥

आणि जेव्हां लोकांना एकत्रित आणण्यात येईल.
(81:8)

وَإِذَا النُّفُوسُ رُوِّجَتْ ٨

التكوير: ٥ , ٨

आणि जेव्हां पुस्तके परदेशात पसरवे जातील.

وَإِذَا الصُّحُفُ نُشِرَتْ ١١

आणि जेव्हां आकाशाला सोलला जाईल (81:11-12)

وَإِذَا السَّمَاءُ كُشِطَتْ ١٧

التكوير: ११ - १२

जेव्हां (झंझावाताच्या) कंपाने पृथ्वी हलविली जाईल,

إِذَا زُلْزِلَتِ الْأَرْضُ زِلْزَالَهَا ٢

आणि जेव्हां पृथ्वी आपले ओझे उघडकीस आणील,

وَأَخْرَجَتِ الْأَرْضُ أَثْقَالَهَا ٣

आणि मानव म्हणेल, 'तिला काय झालंय?'

وَقَالَ الْإِنْسَانُ مَا لَهَا ٤

त्या दिवशी ती आपली वार्ता देईल.

يَوْمَئِذٍ تُحَدِّثُ أَخْبَارَهَا ٥

कारण तुमचा विधाता तिला आदेश देईल,

بِأَنَّ رَبَّكَ أَوْحَى لَهَا ٦

त्यादिवशी मानव विखुरलेल्या समूहात निघतील की त्यांना
त्यांचे कृत्यांचे (फळ) दाखविण्यात येतील,

يَوْمَئِذٍ يَصُدُّرُ النَّاسُ أَشْتَاتًا لِيُرَوْا
أَعْمَلَهُمْ ٧

आणि जो कोणी एक अणुच्या वजनाचे चंगले काम करतो
(त्याचे फळ) ही तो पाहील.

فَمَنْ يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ خَيْرًا يَرَهُ ٨

आणि जो कोणी एक अणुच्या वचनाची वाईट
कृति करतो त्या बददल (ही) तो पाहील. (99:2-9)

وَمَنْ يَعْمَلْ مِثْقَالَ ذَرَّةٍ شَرًّا يَرَهُ ٩

الزلزال: २ - ९

भविष्यवाणी

आणि ते तुम्हाला पर्वताबाबत विचारतात, (तुम्ही) म्हणावे : 'माझा विधाता त्यांम तोंडून तुकडे करेल व धूळीसारखे सर्व दिशेत फेकेल.

وَيَسْأَلُونَكَ عَنِ الْجِبَالِ فَقُلْ يَنْسِفُهَا رَبِّي نَسْفًا ۝١٥٦

'आणि तो त्यांना रिकामी समतळ मैदाना सारखे करून देईल.'

فَيَذَرُهَا قَاعًا صَفْصَفًا ۝١٥٧

'ज्यात तुम्हास काही खळगा अथवा उंचवटा दिसणार नाही.'

لَا تَرَىٰ فِيهَا عِوَجًا وَلَا أَمْتًا ۝١٥٨

(20:106-108)

ط: १०६ - १०८

आणि जेव्हां त्यांच्यावर शिक्षेचा हुकुम दिला जाईल, आम्ही जमीनीतून एक जंतु काढणार जो त्यांचा उपसंहार करेल कारण लोकांनी आमच्या संकेतांवर विश्वास केला नाही.

وَإِذَا وَقَعَ الْقَوْلُ عَلَيْهِمْ أَخْرَجْنَا لَهُمْ دَابَّةً مِّنَ الْأَرْضِ ۝١٥٩

تُكَلِّمُهُم أَنَّ النَّاسَ كَانُوا بِآيَاتِنَا لَا يُوقِنُونَ ۝١٦٠

(27:83)

النمل: ८३

जेव्हां डोळे दिपवतील,

فَإِذَا بَرِقَ الْبَصَرُ ۝١٦١

आणि चंद्राला ग्रहण लागेल,

وَحَسَفَ الْقَمَرُ ۝١٦٢

आणि सूर्य व चंद्राला एकत्रित करण्यात येईल.

(75:8-10)

وَجُمِعَ الشَّمْسُ وَالْقَمَرُ ۝١٦٣

الفیة: ८ - १०

१८. सृष्टी

पवित्र कुराणाचे एक ठळक वैशिष्ट्य असे की, जरी कुराण प्रगत होउन १४०० वर्षे झाली तरी सृष्टी बाबत कुराणात जे नमूद केलेले आहे, त्यातील अशी एकही बाब तदनंतरच्या संशोधनामुळे चुकीची म्हणून आढळली नाही. त्यातल्या मजकुरात नमूद केलेल्या अनेक बाबींना अलीकडे झालेल्या संशोधनामुळे पुष्टी मिळाली आहे. इतर काही बाबींवर अद्याप संशोधन व्हावयाचे आहे. कुराणामध्ये सृष्टिसंदर्भात नमूद केलेल्या वचनांपैकी काहींचा या संग्रहात समावेश करण्यात आला आहे.

आणि त्याच्या संकेतांमध्ये पृथ्वी व आकाशाची सृष्टी आणि या दोहोत त्यांनी सर्वत्र पसरविलेली जीव प्राणी होय. आणि जेव्हा त्याची मर्जी होईल तेव्हा त्या दोघांना एकत्रित करण्यात तो सामर्थ्यवान आहे. (42:30)

आणि हा तोच आहे ज्याने तुम्हाला एकाच जीवातून अस्तित्वात आणले आणि तेथे (तुमच्यासाठी) मुक्काम करण्याची व राहण्याची सोय आहे. ज्ञान असणाऱ्या लोकांसाठी आम्ही आमचे संकेत विस्तृतपणे स्पष्ट केले.

(6:99)

हे लोकहो! तुमच्या विधात्याची भीती ठेवा, ज्यांनी तुमची एकाच जीवापासून सृष्टी निर्माण केली आणि त्यापासून तुमची जोडी बनविली आहे आणि त्यांचापासून अनेक पुरुष व स्त्रिया उत्पन्न झाल्या; आणि अल्लाहची भीती ठेवा ज्याच्या नावाने तुम्ही एकमेकास आकर्षित करतात, आणि (विशिष्ट भीति) नात्यांचे बंधन पाळण्यात ठेवा. खरोखरच अल्लाह तुम्हास पाहात आहे (4:2)

وَمِنْ آيَاتِهِ خَلْقَ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ وَمَا بَيْنَهُمَا فِي سِتِّينَ يَوْمٍ وَهُوَ عَلِيمٌ مُّذَبِّحٌ
 إِذَا شَاءَ قَدِيرٌ ﴿٣٠﴾
 الشورى: ३०

وَهُوَ الَّذِي أَنْشَأَكُمْ مِنْ نَفْسٍ وَاحِدَةٍ فَمُسْتَقَرٌّ وَمُسْتَوْدَعٌ
 قَدْ فَصَّلْنَا الْآيَاتِ لِقَوْمٍ يَفْقَهُونَ ﴿١٩﴾
 الأنعام: १९

يَا أَيُّهَا النَّاسُ اتَّقُوا رَبَّكُمُ الَّذِي خَلَقَكُمْ مِنْ نَفْسٍ وَاحِدَةٍ
 وَخَلَقَ مِنْهَا زَوْجَهَا وَبَثَّ مِنْهُمَا رِجَالًا كَثِيرًا وَنِسَاءً وَاتَّقُوا
 اللَّهَ الَّذِي تَسَاءَلُونَ بِهِ وَالْأَرْحَامَ إِنَّ اللَّهَ كَانَ عَلَيْكُمْ
 رَقِيبًا ﴿٢﴾ النساء: २

हा अल्लाह आहे जो त्याची मर्जी प्रमाणे गर्भाशियात तुम्हास आकार देतो, त्या सामर्थ्यावान व ज्ञानवान अल्लाह शिवाय कोणी इतर परमेश्वर नाही. (3:7)

हे तुम्ही पाहात नाही का की अल्लाहने सुज्ञापणाने आवश्यकतेनुसार पृथ्वी व आकाश बनविले? त्याची मर्जी होईल तर तुम्हास नाहीसे करून तुमच्या जागी नवी सृष्टी रचेल. (14:20)

आणि तुम्ही पर्वत पाहून विचार करता की ते भक्कमपणे घट्ट बसविलेले आहेत; पण ते वाहणाऱ्या दगासारखे निघून जातील - अल्लाहची कृती! ज्यांनी प्रत्येक वस्तुमात्रेला परिपूर्ण बनविले. खरोखरच तुम्ही काय करतात तो खूप जाणतो. (27:89)

हे लोकहो! जर तुम्हाला पुनरूत्थानाबाबत शंका वाटत असेल तर (विचार करा की) आम्ही खरोखरच धूळीपासून तुमची सृष्टी केली, मग रेतण थेंबा पासून, नंतर साखळलेल्या रक्तापासून, नंतर मांसाच्या देकूळापासून, अंशतः आकारमान व अंशतः आकारविरहित; जेणेकरून (आमचे सामर्थ्य) तुमच्यावर उघड व्हावे आणि आम्ही आमच्या मर्जेनुसार गर्भाशियात (मूल) उराविक कालावधीसाठी कायम ठेवतो; नंतर त्यातून मुल जन्मास आणतो; नंतर आम्ही (तुमच्या पोषणाची व्यवस्था पुरवितो) की तुम्ही पूर्ण ताकदीच्या वयापर्यंत पोचावे, आणि आम्ही तुमच्यातले काहींची (अकालिक) मृत्यु घडवितो, आणि काही इतर जीवनाच्या सर्वात वाईट अवस्थेपर्यंत नेले जातात (परिणामतः) सर्व ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना (अशांना) काही न कळण्याची अवस्था येते. आणि तुम्ही जमीनीला रूक्ष पाहता, मग आम्ही पाण्याचे वर्षाव करतो, ती चेतवते व बळते, आणि प्रत्येक तऱ्हेची वनस्पती उगाविते. (22:6)

आणि (त्यानी) घोडे, खेचर व गाढव बनविले की तुम्ही सवारी करावे व शोभेची वस्तु म्हणून (ठेवावे). आणि तुम्हाला (अद्याप) ज्ञान नाही अश्याही वस्तुची तो सृष्टी करेल. (16:9)

पवित्र आहे तो ज्याच्या हातात सर्व राज्य आहे, आणि सर्व वस्तुमात्रावर त्याचे अधिपत्य आहे.

هُوَ الَّذِي يُصَوِّرُكُمْ فِي الْأَرْحَامِ كَيْفَ يَشَاءُ لَا إِلَهَ إِلَّا هُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ ﴿٧﴾ آل عمران: ٧

أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ خَلَقَ السَّمَوَاتِ وَالْأَرْضَ بِالْحَقِّ إِنَّ يَشَاءُ يَذْهَبِكُمْ وَأَيَّتْ بِخَلْقِ جَدِيدٍ ﴿٢٥﴾ ابراهيم: ٢٥

وَرَى الْجِبَالِ تَحْسَبُهَا حَامِدَةً وَهِيَ تَمُرُّ مَرَّ السَّحَابِ صُنِعَ اللَّهُ الَّذِي أَنْفَقَ كُلَّ شَيْءٍ إِنَّهُ خَبِيرٌ بِمَا تَفْعَلُونَ ﴿٨٩﴾ النمل: ٨٩

يَتَأْتِيهَا النَّاسُ إِنْ كُنْتُمْ فِي رَيْبٍ مِّنَ الْبَعْثِ فَإِنَّا خَلَقْنَاكُمْ مِّنْ تُرَابٍ ثُمَّ مِنْ نُطْفَةٍ ثُمَّ مِنْ عَلَقَةٍ ثُمَّ مِنْ مُضْغَةٍ مُخَلَّقَةٍ وَعَيْرٍ مُخَلَّقَةٍ لِّنَبِّئَنَّكُمْ وَنَقِصُفِي الْأَرْحَامِ مَا نَشَاءُ إِلَىٰ أَجَلٍ مُّسَمًّى ثُمَّ نُخْرِجُكُمْ طِفْلًا ثُمَّ لِنَبْلُغَهُنَّ أَشَدَّكُمْ وَمِنْكُمْ مَّنْ يَمُوتُ وَمِنْكُمْ مَّنْ يَرُدُّ إِلَىٰ أَرْدَلِ الْعُمُرِ لِكَيْلَا يَعْلَمَ مِنْ بَعْدِ عِلْمٍ شَيْئًا وَتَرَى الْأَرْضَ هَامِدَةً فَإِذَا أَنْزَلْنَا عَلَيْهَا الْمَاءَ اهْتَزَّتْ وَرَبَّتْ وَأَنْبَتَتْ مِنْ كُلِّ رَوْحٍ رَّبْوِيحٍ ﴿٦﴾

الحج: ٦

وَالْحَيْلَ وَالْبِغَالَ وَالْحَمِيرَ لَتَكُنَّ هَوَاوَرِيَةً وَيَخْلُقُ مَا لَا تَعْلَمُونَ ﴿١﴾ النحل: ٩

تَبْرَكَ الَّذِي يَبْدِئُ الْمَلِكَ وَهُوَ عَلَىٰ كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ ﴿٢﴾

ज्यांनी मृत्यु व जीवन घडविले की तुम्हास अजमावावे की तुच्यात सर्वात चांगली कृती कोणाची आहे; आणि तो शक्तिमान व अत्यंत क्षमाशील आहे.

ज्यांनी सुंदर मिलापाने सात आकाश बनविले. दयापूर्ण (अल्लाहच्या) सृष्टीत तुम्हास काही विसंगती दिसणार नाही. मग परत बघा : तुम्हास काही वैगुण्य दिसतो?

(67:2-4)

الَّذِي خَلَقَ الْمَوْتَ وَالْحَيَاةَ لِيَسْأَلَكُمْ أَيُّكُمْ أَحْسَنُ عَمَلًا
وَهُوَ الْعَزِيزُ الْغَفُورُ ﴿٢﴾

الَّذِي خَلَقَ سَبْعَ سَمَوَاتٍ طِبَاقًا مَّا تَرَىٰ فِي خَلْقِ
الرَّحْمَنِ مِن تَفَوُّتٍ فَأَرْجِعِ الْبَصَرَ هَلْ تَرَىٰ مِن
فُطُورٍ ﴿٤﴾

المك: ٢ - ٤

१९. पवित्र कुराणाने शिकवलेले काही प्रार्थनांचे प्रकार

प्रार्थना म्हणजे ईश्वर व भक्त यांच्या मध्ये असलेला क्रियाशील संबंध होय. जेव्हा मानव अल्लाहच्या अनुग्रहाबद्दल कृतज्ञ होऊन हृदयापासून त्याच्या सानिध्यात प्रार्थना करतो तेव्हा अल्लाह आपल्या भक्ताच्या जवळ येतो. प्रार्थनेमुळे हा संबंध इतक्या विशिष्ट पातळीवर जाऊन पोहचतो की फलस्वरूप त्याचा एक विशेष परिणाम होतो. ज्यांना अद्यात्मिक अनुभवाचा व कार्यसिद्धीचा पुनरावर्तित साक्षात्कार झालेला आहे ते जाणत आहेत की एक परिपूर्ण भक्त जो आहे त्याला प्रार्थनेद्वारा सृजनात्मक शक्ती प्राप्त होते.

आणि जेव्हा माझे दास तुम्हास माझ्याबद्दल विचारतील (तुम्ही म्हणावे) : मी जवळ आहे. याचक जेव्हा माझी प्रार्थना करतो मी त्यास उत्तर देतो. म्हणून त्यांनी मला ऐकावे व माझ्यावर विश्वास ठेवावा की ते सन्मार्गावर राहतील.

(2:187)

आणि त्यांच्यात काही असे आहेत जे म्हणतात : 'हे विधाता, या जगात आमचे भले कर व येणाऱ्या जगातही भले कर आणि आम्हाला अग्निच्या यातनेतून वाचव.'

अशांसाठी त्यांनी जे मिळवलेले आहे त्या मुळे त्यांचा हिस्सा (भरीव) राहिल. आणि अल्लाह हिशेब करण्यात जलद आहे.

(2:202-203)

अल्लाह कृप्या जीवाच्या ताकदीपेक्षा जास्त ओझे त्याच्यावर टाकत नाही. त्याच्या (मानवाच्या) कृतीच्या

وَإِذَا سَأَلَكَ عِبَادِي عَنِّي فَإِنِّي قَرِيبٌ
أُجِيبُ دَعْوَةَ الدَّاعِ إِذَا دَعَانِ فَلْيَسْتَجِيبُوا
لِي وَلْيُؤْمِنُوا بِلِعَالَمِهِمْ يَرْشُدُونَ ﴿١٨٧﴾

البقرة: १८७

وَمِنْهُمْ مَن يَقُولُ رَبَّنَا إِنَّا فِي الدُّنْيَا
حَسَنَةٌ وَفِي الآخِرَةِ حَسَنَةٌ وَقِنَا عَذَابَ

النَّارِ ﴿٢٠٢﴾

أُولَئِكَ لَهُمْ نَصِيبٌ مِّمَّا كَسَبُوا وَاللَّهُ سَرِيعُ

الْحِسَابِ ﴿٢٠٣﴾ البقرة: २०२ - २०३

لَا يُكَلِّفُ اللَّهُ نَفْسًا إِلاَّ وُسْعَهَا لَهَا مَا
كَسَبَتْ وَعَلَيْهَا مَا اكْتَسَبَتْ رَبَّنَا لا تُؤَاخِذْنَا

प्रमाणाने (मोबदला) भेटेल, व कृती प्रमाणें (शिक्षा) होईल. हे आमच्या विधात्या, जर आम्ही कुठे चुकलो अथवा काही विसरलो तर आम्हास दण्ड देऊ नको, आणि आमच्या अगोदरांच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या आमच्यावर टाकू नको. हे आमच्या विधात्या, जे आकलून घेण्याची आमची ताकद नाही ते आमच्यावर लादू नको, आणि आमचे पाप मिटव, आणि आम्हास क्षमा कर आणि आमच्यावर दया कर. तु आमचा मालक आहे, श्रद्धाहीनारिवरूद्ध आम्हें सहाय्य कर.

(2:287)

पृथ्वी व आकाशाच्या सृष्टीत व दिवस व रात्रीच्या परिवर्तनात समजूत असणाऱ्यांसाठी खरोखर संकेत आहेत.

जे उभे असताना, बसलेले असताना व त्यांच्या बाजूवर (पहुडले) असताना पृथ्वी व आकाशांच्या सृष्टी बाबत चिन्तन करतात : 'हे आमच्या विधात्या, तू ही सृष्टी व्यर्थत निर्मिली नाही, पवित्र आहे तू, मग आम्हास अग्निच्या दंडापासून वाचव.'

'हे आमच्या विधात्या, ज्याकोणाला तु अग्नित दाखल करतो, त्याला तु नक्की कलंकित केलेस. आणि अत्याचारी लोकांना कोणी मदतनीस असणार नाही.'

'हे आमच्या विधात्या, आम्ही एक घोषणा देणाऱ्याला ऐकले, जो आम्हाला श्रद्धाकडे बोलवतो (असे म्हणून) : 'तुमच्या विधात्यावर विश्वास ठेवा.' आणि आम्ही विश्वास ठेवला. 'हे आमच्या विधाता, आमच्या चुकांची क्षमा दे, आणि आमचे पापांपासून आम्हाला हटव आणि आम्ही मेल्यावर आम्हास सदाचाऱ्यांमध्ये जागा दे.'

(3:191-194)

'हे आमच्या विधात्या, तुझ्या प्रेषितामार्फत आम्हाला जे काय देण्याचे वचन दिले, ते आम्हास दे, आणि पुनरूत्थानाच्या दिवशी आम्हास कलंकित करू नकोस. निर्विवाद की तू तुझे वचन मोडत नाही.'

यास्तव त्यांच्या विधात्याने त्यांच्या (प्रार्थनेचे) जबाब दिले (असे म्हणून) : 'तुमच्यातून कोणीही कतूत्वानाचे

إِن نَسِينَا أَوْ أَخْطَأْنَا رَبَّنَا وَلَا تَحْمِلْ عَلَيْنَا إصْرًا كَمَا حَمَلْتُمْ عَلَى الَّذِينَ مِنْ قَبْلُنَا رَبَّنَا وَلَا تُحَمِّلْنَا مَا لَا طَاقَةَ لَنَا بِهِ ۗ وَاعْفُ عَنَّا وَارْحَمْنَا إِنَّ مَوْلَانَا فَانصُرْنَا عَلَى الْقَوْمِ الْكَافِرِينَ ﴿٢٨٧﴾

البقرة: 287

إِنَّ فِي خَلْقِ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ وَاخْتِلَافِ اللَّيْلِ وَالنَّهَارِ لآيَاتٍ لِّأُولِي الْأَلْبَابِ ﴿١٩١﴾

الَّذِينَ يَذْكُرُونَ اللَّهَ قِيَمًا وَقُعُودًا وَعَلَىٰ جُنُوبِهِمْ وَيَتَفَكَّرُونَ فِي خَلْقِ السَّمَوَاتِ وَالْأَرْضِ رَبَّنَا مَا خَلَقْتَ هَذَا بَطْلًا تُسَبِّحُكَ فَقِنَا عَذَابَ النَّارِ ﴿١٩٢﴾

رَبَّنَا إِنَّكَ مَنْ تُدْخِلُ النَّارَ فَقَدْ أَخْرَيْتَهُ وَمَا لِلظَّالِمِينَ مِنْ أَنْصَارٍ ﴿١٩٣﴾

رَبَّنَا إِنَّا سَمِعْنَا مُنَادِيًا يُنَادِي لِلإِيمَنِ أَنْ ءَامِنُوا رَبَّنَا رَبَّنَا قَفَا غَرْنَا فَارْحَمْنَا وَتَوَقَّنَا مَعَ الْآبِرَارِ ﴿١٩٤﴾

رَبَّنَا وَإِنَّا مَا وَعَدْتَنَا عَلَىٰ رُسُلِكَ وَلَا تُخْزِنَا يَوْمَ الْقِيَمَةِ إِنَّكَ لَا تُخْلِفُ الْمِيعَادَ ﴿١٩٥﴾

فَأَسْتَجَابَ لَهُمْ رَبُّهُمْ أَنِّي لَا أُضِيعُ عَمَلَ

कर्म, तो पुरुष असो अथवा स्त्री, मी वाया जाउ देणार नाहीं. तुम्हीं परस्परातले आहात. म्हणून जे माझ्या प्रयोजनात स्थलांतर केले, घरातून बाहेर काढले गेले, सतवले गेले, आणि झुजवले व मारले गेले. मी निश्चितपणें त्यांचे पाप मिटवीन व त्यांना अशा उद्यानात दाखल करीन ज्याच्या खालून नद्या वाहतात. अल्लाहकडून मिळणारा मोबदला, आणि अल्लाहकडून अत्युत्तम मोबदले असतात.

(3:195-196)

عَمِلِ مِنْكُمْ مِّنْ ذَكَرٍ أَوْ أَنْتِ بَعْضُكُمْ مِّنْ بَعْضٍ
فَالَّذِينَ هَاجَرُوا وَأُخْرِجُوا مِنْ دِيَارِهِمْ وَأُودُوا
فِي سَبِيلِي وَقَاتَلُوا وَقُتِلُوا لَأُكَفِّرَنَّ عَنْهُمْ
سَيِّئَاتِهِمْ وَلَأُدْخِلَنَّهُمْ جَنَّاتٍ تَجْرِي مِنْ
تَحْتِهَا الْأَنْهَارُ تَوَابًا مِّنْ عِنْدِ اللَّهِ وَاللَّهُ عِنْدَهُ
حُسْنُ الثَّوَابِ ﴿١٩٦﴾ آل عمران: ١٩١ - ١٩٦

२०. पवित्र कुराणातील काही पाठ करण्यास सोपे असे अध्याय

अल्लाहच्या नावाने, जो दयाळू व कृपाशील आहे.
(वाहत राहणाऱ्या) वेळेच्या साक्षेने, खात्रीने, मानव तोट्या
(च्या स्थितीत) आहे.

त्यांच्याखेरीज (की) जे श्रद्धा बाळगतात, आणि सत्कृत्ये
करतात व एकमेकांना सत्य (स्वीकारण्याचा) बोध देतात व
धीर (टेवण्याचा) बोध देतात. (103:1-4)

अल्लाहच्या नावाने जो दयाळू व कृपाशील आहे.
म्हणा : 'हे श्रद्धाहीन लोकहो! 'तुम्हीं ज्याची उपासना करतात
मी त्याची उपासना करत नाही', 'किंवा मी ज्याची उपासना
करतो त्याची तुम्ही उपासना करत नाही', आणि मी त्याची
उपासना (करणार) नाही ज्याची तुम्ही उपासना करतात',
'किंवा तुम्हीं त्याची उपासना करणार नाही ज्यांची मी उपासना
करतो.' 'कारण तुमच्याकरिता तुमचा धर्म, व माझ्याकरिता
माझा धर्म.' (109:1-7)

بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَنِ الرَّحِيمِ ①

وَالْعَصْرِ ②

إِنَّا الْإِنْسَانَ لَفِي خُسْرٍ ③

إِلَّا الَّذِينَ آمَنُوا وَعَمِلُوا الصَّالِحَاتِ وَتَوَاصَوْا

بِالْحَقِّ وَتَوَاصَوْا بِالصَّبْرِ ④ العصر: १ - ४

بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَنِ الرَّحِيمِ ①

قُلْ يَا أَيُّهَا الْكَافِرُونَ ②

لَا أَعْبُدُ مَا تَعْبُدُونَ ③

وَلَا أَنْتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ ④

وَلَا أَنَا عَابِدٌ مَّا تَعْبُدُونَ ⑤

وَلَا أَنْتُمْ عَابِدُونَ مَا أَعْبُدُ ⑥

لَكُمْ دِينُكُمْ وَلِيَ دِينِ ⑦

الكُفْرُونَ १ - १

अल्लाहच्या नावाने जो दयाळू व कृपाशील आहे. म्हणा: 'अल्लाह अद्वैत आहे (एकचि एक)', 'अल्लाह, जो स्वतंत्र व सर्व याचनांचा आश्रयस्थान आहे.', 'तो कोणाहून जन्मला नाही व कोणी त्याचापासून जन्मत नाही.' 'आणि अल्लाह सासखा कोणी नाही.' (112:1-5)

قُلْ هُوَ اللَّهُ أَحَدٌ ①

اللَّهُ الصَّمَدُ ②

لَمْ يَلِدْ وَلَمْ يُولَدْ ③

وَلَمْ يَكُنْ لَهُ كُفُوًا أَحَدٌ ④

الإخلاص: १ - ०

अल्लाहच्या नावाने जो दयाळू व कृपाशील आहे. म्हणा: 'मी प्रभाताच्या विधात्याचा आश्रय घेतो.' जगाच्या दुःखापासून 'आणि रात्रीचे दुःखापासून जेव्हां ती सर्वत्र पसरते,' 'आणि रात्रीत होणाऱ्या कुकर्मापासून जेव्हां ती दुर्मुखलेली होते,' 'आणि त्यांच्या कुकर्मापासून जे गाठांत फुकतात' (काहींना नुकसान पोहचविण्यासाठी), आणि मत्सर ठेवणाऱ्यांच्या मत्सरा पासून जेव्हां तो हेवा करते.' (113:1-6)

بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَنِ الرَّحِيمِ ①

قُلْ أَعُوذُ بِرَبِّ الْفَلَقِ ②

مِنْ شَرِّ مَا خَلَقَ ③

وَمِنْ شَرِّ غَاسِقٍ إِذَا وَقَبَ ④

وَمِنْ شَرِّ النَّفَّاثَاتِ فِي الْعُقَدِ ⑤

وَمِنْ شَرِّ حَاسِدٍ إِذَا حَسَدَ ⑥

الفلق: १ - ६

अल्लाहच्या नावाने जो दयाळू व कृपाशील आहे. म्हणा: 'मी मानवजातीच्या दात्याचा आश्रय घेतो.' 'मानवजातीचा सर्वाधिपति,' 'मानवजातीचा ईश्वर,' 'गुप्तपणे कुजबुज करणाऱ्यांच्या कुकर्मापासून,' 'जो माणसांच्या मनात कुजबुजतो,' जो मानवजात अथवा जिन्न्यातला (आहे).' (114:1-7)

بِسْمِ اللَّهِ الرَّحْمَنِ الرَّحِيمِ ①

قُلْ أَعُوذُ بِرَبِّ النَّاسِ ②

مَلِكِ النَّاسِ ③

إِلَهِ النَّاسِ ④

مِنْ شَرِّ الْوَسْوَاسِ الْخَنَّاسِ ⑤

الَّذِي يُوسَسُ فِي صُدُورِ النَّاسِ ⑥

مِنَ الْجِنَّةِ وَالنَّاسِ ⑦

الناس: १ - ७

SELECTED VERSES OF THE HOLY QURAN

In this booklet, translation of Selected verses of the HOLY Quran, covering some of its basic topics, is presented in Maṛathi language. This translation is done by Fazal Ahmed Khan and Bushra Begum.